

अग्रवलेख

खरीखरी..

पावसाचा कहर

उत्तराखंड पासून महाराष्ट्र पर्यंत यत्र, तत्र आणि सर्वत्र पावसाने थैमान मांडलेले आहे. आपल्या पर्यावरणाशी आपणच मोठा खेळ खेळल्यामुळे आता आपल्याच पर्यावरणाने आपला घात करण्याचे ठरवलेले दिसत आहे. कारण सध्या हवा तेव्हा पाऊस येत नाही नको तेव्हा पाऊस येतो त्या पावसाचे प्रमाण आठोव्या बाहेरचे असते. तो पाऊस प्रचंड प्रमाणात ढासळतो. आपल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील अनेक नद्यांना महापूर आलेला आहे गावागावात अनेक ठिकाणी सर्व नदी, नाले आणि या प्रलयामुळेही अनेक गावेच्या गावे तुडुंब भरलेली आहेत. कोकणात पावसाने आपला महाप्रताप दाखवला आहे. मुखेड मध्ये तर अक्षरशः कहर झाला आहे. मुंबईसारख्या शहरात सर्व व्यवहार अत्यंत उशिराने होत आहेत, मुंबई सह पालघर ठाण्यामध्ये शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे. सगळे जनजीवन अस्ताव्यस्त झालेले आहे तरीही असाच पाऊस सुरू राहिला तर शेतीचे फार मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर नेहमीच गंभीर संकट असते दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या येतात आता आपले मन इतके बध्द झालेले आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या वृत्तपत्रांमध्येही लहानशा बातमी इतकी म्हणजेच सिंगल कॉलम इतकीच जागा मिळते. मग आपल्या देशात कोण्या एकेकाळी मोठ्या प्रमाणात वने होती. आपल्या प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेल्या या विकासावादी दृष्टिकोनामुळे आणि आंधोरीपणामुळे हीच घनदाट वने विरळ झालेली आहेत. अनेक ठिकाणी वने शिल्लकच उरलेली नाहीत. विकासाच्या नावावर गडचिरोली सारख्या घनदाट वनांचा जिल्हा आता नक्षलवाद विरहित होणार आहे आणि त्यासोबतच तो वनविरहित होतो की काय अशीही शंका आहे. मोठमोठ्या महामार्गाच्या स्थापनेसाठी मोठमोठी झाडे आणि गरीब शेतकऱ्यांची शेती ज्याच्यामध्ये काहीही पिकू शकते अशी शेती आणि वनाची झाडे एखाद्या सलूनमध्ये एखाद्या न्हावी जसे केस भराभर कापतो त्याप्रमाणे सपासप कापली जात आहेत. मुंबईसारख्या महानगरालगत वृक्षांचा वेढा होता. आरे मधील वनांमुळे मुंबईत ऑक्सिजन मिळत होता अशा या आरे कॉलनी मधील वनांवर निष्ठुरपणे आरी चालवून केलेले घनघोर हल्ले आजही ताजे आहेत. शेतकऱ्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत निसर्गाची विनाशलीला सर्वजण बघत आहेत आणि या गोष्टी सर्वांनाच बाधत आहेत. या सर्व वातावरणीय बदलांचा परिणाम भविष्याकळात किती भयानक होऊ शकतो हे फक्त ऐकूनच डोके अक्षरशा चकाहून जाऊन वेड लागण्याची पाळी आलेली आहे. हिमालयातील ग्लेशीयर्स म्हणजेच हिमनग दिवसेंदिवस आकुंचन पावत आहेत. आपल्या जवळजवळ सर्व नद्या म्हणजेच बऱ्याचश्या नद्या ६० ते ७० टक्के वर्षापूर्वी बारमाही होत्या. आताच्या परिस्थितीमध्ये त्या फक्त पावसाळी झालेल्या आहेत. मुंबईमध्येही चार-पाच नद्या होत्या. त्या आता सांडपाणी वाहून नेत आहेत. पुण्याच्या मुळ-मुठा कितीतरी आघात सोसत आहेत. सध्या येण केण प्रकारेण मनपा ते ग्रामपंचायती शुद्ध आणि चांगल्या पाण्याचा पुरवठा करीत असतात. उद्या या पाण्याची शाश्वती नाही कदाचित मुंबईकरांना समुद्राचे पाणी गोड करून प्यावे लागेल अशी परिस्थिती आहे. प्रत्येक बाबतीत काही राजकारण्यांना कारणाशिवाय सदैव लढाई करायची असते जनजीवन सुखकर व्हावे आरोग्यदायी व्हावे अल्हाददायी व्हावे याची कुणालाही पर्वा नाही. त्यांचे पायाला मिठी मारणारे भक्ती तेच करतात. पावसाच्या कहराची अशी बरीचशी वेगवेगळी कारणे आहेत. त्याचा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. सध्या राजकारणात बुडालेल्या कोणाजवळ वेळ आहे ?

नगपुरपोस्ट
nagpurpost@gmail.com
Mob. No. 9922970023

राज्यात सर्वदूर मुसळधार!

मुंबईची तुंबई

मुंबई, ठाण्याला ४८ तासांचा रेड अलर्ट मराठवाड्यात अतिवृष्टी विदर्भातील जिल्ह्यांना येलो अलर्ट

■ महासागर प्रतिनिधी
मुंबई / नागपूर दि. १८ :
मागील काही दिवसांपासून दडी धरून बसलेला पाऊस अखेर आता महाराष्ट्रात परतला आहे. आज सोमवारी पहाटेपासूनच मुंबईसह सर्वदूर महाराष्ट्रात पावसाच्या जोरधारा कोसळत आहेत. परिणामी, राज्याच्या आर्थिक राजधानीतील सखल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे.
मराठवाडा, विदर्भ, खानदेशासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईसह महाराष्ट्रातील पर्जन्यमानाचा आढावा घेतला. ते म्हणाले, समुद्रात

मुख्यमंत्री फडणवीसांकडून आढावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंट्रोलमधून राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यभरातील जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. संपूर्ण महाराष्ट्रात ४ लाख हेक्टर पिके पावसामुळे बाधित झालेली आहेत. यवतमाळ, नांदेड, वर्धा, बीड, वाशीम या परिसरात जास्त नुकसान झालेले आहे. नुकसानग्रस्त भागातील उपाययोजनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. १८ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट दरम्यान विविध भागांत पुन्हा अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. कोकण विभागात जास्तीत जास्त रेड अलर्ट आहे. नाशिक विभागात जळगावला सर्वाधिक तडाखा बसला असून, मराठवाड्यात बीड, लातूर आणि नांदेड या परिसरात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती आहे. नांदेड जिल्ह्यात मुखेडमधील पाच लोक बेपत्ता झाले. दीडशे पेक्षा जास्त जनावरे वाहून गेल्याची किंवा मृत्यू झाल्याची संभावना आहे. या तीन जिल्ह्यांतील ८०० गावे पावसामुळे बाधित झालेली आहेत. १ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झालेले आहे. नागपूर विभागात चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पुढील दोन तीन दिवसांसाठी अर्रेंज अलर्ट जारी केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

किमान तीन मीटरच्या लाटा उसळतील. उद्या ४ मीटरपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. लोकांनी काळजी घ्यावी. लाटा पाहण्याच्या मोहापाई लोक अडचणीत येतात, असे म्हणत त्यांनी समुद्रापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
रस्त्यांवर वाहनांच्या रांगा
मुंबईतील पावसाचा रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. एखाद्या कार पार्किंगमध्ये ज्या पद्धतीने गाड्या उभ्या असतात, तशा गाड्या या महामार्गावर उभ्या टाकल्या आहेत. मुसळधार पावसामुळे अंधेरी सर्वेच्छ प्राधान्य द्यावं. त्यासाठीच्या उपाययोजना तत्काळ राबवाव्यात, असे निर्देश सरकारच्यावतीने देण्यात आले झाली आहे. तर दादर, माटूंगा, चेंबूर,

वडाळा परिसरातील रस्ते देखील पाण्याखाली गेल्याने वाहने अडकून पडली आहेत.
हवामान खात्याने मुंबई, रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून पुढील ४८ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक गरज असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्हा वंत्रणांनी सतर्क राहून नागरिकांची सुरक्षितता, बचाव व मदतकार्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं. त्यासाठीच्या उपाययोजना तत्काळ राबवाव्यात, असे निर्देश सरकारच्यावतीने देण्यात आले आहेत.

आमचे मार्गदर्शक
तथा माजी मंत्री

भाऊसाहेब

मा.श्री अनंतरावजी देशमुख

यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सौ. अश्विनीताई पुरुषोत्तम तहकिक
मा.जि.प.सदस्या गोवर्धन सर्कल

श्री पुरुषोत्तम तहकिक
सामाजिक कार्यकर्ते

सीपी राधाकृष्णन एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार

■ वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि. १८ :
जयदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतीपद रिकामे झाले आहे. यासाठी लवकरच निवडणूक होणार असून, एनडीएकडून सीपी राधाकृष्णन यांच्या नावाची उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाली आहे.
आज झालेल्या एनडीएच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या बैठकीला हजर होते. बैठकीनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी

याबाबत घोषणा केली.
सीपी राधाकृष्णन हे तामिळनाडूतील भाजपचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांचे पूर्ण नाव चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन आहे. त्यांनी कोइम्बतूर येथील चिदंबरम कॉलेजमधून बीबीए केले आहे. प्रारंभीपासून ते संघाचे कार्यकर्ते होते. सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत.
सीपी राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपच्या महत्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्यही आहेत. ते केरळचे प्रभारी देखील होते.

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना एनडीएने उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे, राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल असून, ते मुंबईतील मतदार देखील आहेत, महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी राधाकृष्णन यांच्या बाजूने मतदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

आमचे मार्गदर्शक
तथा आधारस्तंभ

मा.श्री. अनंतरावजी देशमुख

माजी खासदार वाशिम
यांना वाढदिवसाच्या

|| शुभेच्छा ||
समन्वयक
प्राचार्य, प्राध्यापक व प्राध्यापकेतर
कर्मचारी वृंद, कृषी महाविद्यालय,
रिसोड

आदरणीय भाऊसाहेब

मा.खा.श्री अनंतरावजी देशमुख

यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

|| शुभेच्छा ||

धुषणभाऊ दांडे

मा.सदस्य
पंचायत समिती, रिसोड

फर्निचर गोडाऊनला आग पाच जणांचा मृत्यू

■ वृत्तसंस्था, अहिल्यानगर, दि. १८ :
नेवासा फाटा रस्त्यालगत अहिल्या नगर समोर असलेल्या कालिका फर्निचर या मयूर रासने यांच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत रासने कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली.
दुकानाच्या मागील गोडाऊन जवळ आणि वरच्या मजल्यावर राहणारे मयूर अरुण रासने (वय ४५), पत्नी पायल (३८), मुलगा अंश (१०), मुलगा चैतन्य (७) आणि आजी सिंधुताई चंद्रकांत रासने (८५) हे झोपेतच गुदमरून मृत्युमुखी पडले. यश किरण रासने (२५) हा गंभीर जखमी आहे.
प्रचंड आगीमुळे निर्माण झालेला धूर थेट घरात शिरल्याने ही घटना घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली असून नेमके कारण समजलेले नाही. मध्यरात्रीची वेळ असल्याने कुणालाही बचावकार्य करण्याची संधी मिळाली नाही. या दुर्दैवी घटनेने नेवासा परिसरात शोककळा पसरली आहे.

लोकनेते शिक्षक महर्षी दि.आर्य शिक्षण संस्था अध्यक्ष तथा माजी खासदार

मा.श्री.अनंतरावजी देशमुख

यांना अमृत महोत्सव वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा

भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान शाखा, रिसोड, जि. वाशिम

श्री.संजय भांडेकर
प्राचार्य

श्री.संजय शर्मा
उपमुख्याध्यापक

प्रा.श्री.ज्ञानेश्वर थोरत
पर्यवेक्षक

सर्व धर्मातील लोकांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी : अजित पवार

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुले, शाहू, अंबेडकर यांच्या विचारावर चालणारा पक्ष असून यामुळे सर्व धर्मातील लोकांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिली असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. मिरजेतील संजय भोकरे इन्स्टिट्यूटच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा शनिवारी सायंकाळी झाला. या मेळाव्यास जिल्ह्याच्या विविध भागातून पक्ष कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. यावेळी आमदार इंदिरा नायकवडी, जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.पद्माकर जगदाळे, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमणगोंडा रवि पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, आम्ही सुसंस्कृत राजकारण्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहोत. जातीय सत्तेला राहिला पाहिजे यासाठी सर्व धर्मातील नेत्यांना मंत्री पद देण्यात आले. तसेच जिल्ह्यात अल्पसंख्याक समाजालाही आपल्या पक्षाबद्दल आस्था आहे. त्यांचेही प्रश्न विधिमंडळात मांडण्याची संधी मिळावी यासाठीच इंदिरा नायकवडी यांना विधान परिषदेत काम करण्याची संधी दिली आहे.

५ हजार कोटींच्या जमिनीवरून खळबळ रोहित पवारांचा संजय शिरसाठ यांच्यावर थेट बोट

मुंबई : नवी मुंबईत तब्बल ५ हजार कोटींच्या जमिनीच्या प्रकरणावरून प्रचंड राजकीय खळबळ उडाली आहे. ही जमीन मूळची गरीब व स्थानिक भूमिपुत्रांसाठी सिडकोमार्फत घरकुल प्रकल्पाकरिता राखीव होती. मात्र, सिडकोचे अध्यक्ष पदावर आल्यानंतर पहिल्याच बैठकीत मंत्री संजय शिरसाठ यांनी ही जमीन बिबलकर कुटुंबाला बहाल केली, असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. इतिहास उलगडत पवार म्हणाले—मराठा साम्राज्याविरोधात ब्रिटीशांना मदत केल्याबद्दल्यात ब्रिटीशांनी बिबलकर कुटुंबाला सुमारे ४ हजार एकर जमीन दिली होती. नंतर ती सरकारजमा झाली. अनेकदा प्रयत्न करूनही बिबलकर कुटुंबाला जमीन मिळाली नव्हती. पण शिरसाठ यांनी नियम बाजूला सारून केवळ १५ एकर जमीन त्यांच्या घशात घातली, जी आजच्या बाजारभावानुसार ५ हजार कोटी रुपयांची आहे. रोहित पवार यांचा सवाल थेट होता—एकीकडे ५ हजार भूमिपुत्र वृषानुसंगे जमिनीसाठी भटकत आहेत, त्यांना काही मिळत नाही.

निवडणूक आयोगाची मंत्र्यांकडे शपथपत्र मागण्याची हिंमत आहे का?

संजय राऊत यांचा पलटवार

मुंबई : निवडणूक आयुक्त हे भाजपच्या हस्तकप्रमाणे वागत आहेत. ज्या भाजप पक्षासाठी ते वकिली करत आहेत, त्याच पक्षाच्या अनुरूप ठाकूर आणि अन्य काही लोकांनी देखील राहुल गांधीप्रमाणेच आरोप केले असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. कोणत्या मतदार संघात किती लाख मतांची चोरी झाली? किती डुप्लिकेट मते आली? असाच आरोप त्यांनी केला आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाची केंद्रीय मंत्र्यांकडे शपथपत्र मागण्याची हिंमत आहे का? हे त्यांनी सांगवे? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे शपथपत्र मागितले आहे. यावरून संजय राऊत यांनी आयोगावर पलटवार केला आहे. केंद्राचा मंत्री स्वतः मतदार यादीमध्ये घोटाळा झाला असल्याचे कबूल करत आहे. त्यामुळे सर्वात आधी निवडणूक आयोगाने अशा केंद्रीय मंत्र्यांकडे प्रतिज्ञापत्र मागावला हवे. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाला निवडणूक आयोगाने उत्तर दिलेले नसल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला.

ठाकरे बंधू एकत्र आलेल्या निवडणुकीत विजयासाठी पैशांचे वाटप

संदीप देशपांडे यांचा आरोप

मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आलेल्या पहिल्याच निवडणुकीत विजयासाठी महायुती पैशांचे वाटप करत असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. त्यामुळे आधीच महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच खळबळ उडाली आहे. या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच हा गंभीर आरोप समोर आला आहे. हे आरोप करताना देशपांडे यांनी पैशांचा लिफाफा देखील पत्रकारांना दाखवला आहे. द वेस्ट एम्प्लॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीच्या मतदानाच्या आख्या दिवशी मतदारांना सहकार समुद्धी पॅनलच्या वतीने बंद लिफाफ्यातून पैसे पाठवण्याची आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पाठवण्यात आलेली लिफाफे हे देखील प्रसारमाध्यमांसमोर सादर केले. एकीकडे मतदान सुरू असताना दुसरीकडे पैसे वाटपाच्या झालेल्या आरोपांमुळे आता एकच खळबळ उडाली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना कोहिनूर रत्न पुरस्कार

■ महासागर प्रतिनिधी, पुणे, दि. १८ :

वयाच्या ८२ व्या वर्षी असलेला खणखणीत आवाज, तितक्याच लख्ख आठवणी आणि चित्रपटांच्या शुटींग दरम्यानच्या किस्सांमधून उलटगडलेला जीवनपट अशा चैतन्यदायी वातावरणात 'त्या आल्या, त्या बोलल्या आणि त्यांनी जिंकले' असा अनुभव पुणेकर रसिकांनी घेतला.

निमित्त होते पूना गेस्ट हाऊस स्नेहमंच, कोहिनूर कट्टा आणि विदिशा विचार मंच यांच्यातर्फे आयोजित 'कोहिनूर रत्न' पुरस्कार प्रदान सोहळ्याचे. अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना



कोहिनूर ग्रुपचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक कृष्णकुमार गोखल यांच्या हस्ते 'कोहिनूर रत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पूना गेस्ट हाऊस स्नेहमंचचे प्रमुख किशोर सरपोतदार, विदिशा विचार मंचच्या संस्थापक-



कोहिनूर ग्रुपचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक कृष्णकुमार गोखल यांच्या हस्ते 'कोहिनूर रत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पूना गेस्ट हाऊस स्नेहमंचचे प्रमुख किशोर सरपोतदार, विदिशा विचार मंचच्या संस्थापक-



कोहिनूर ग्रुपचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक कृष्णकुमार गोखल यांच्या हस्ते 'कोहिनूर रत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पूना गेस्ट हाऊस स्नेहमंचचे प्रमुख किशोर सरपोतदार, विदिशा विचार मंचच्या संस्थापक-



कोहिनूर ग्रुपचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक कृष्णकुमार गोखल यांच्या हस्ते 'कोहिनूर रत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पूना गेस्ट हाऊस स्नेहमंचचे प्रमुख किशोर सरपोतदार, विदिशा विचार मंचच्या संस्थापक-



कोहिनूर ग्रुपचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक कृष्णकुमार गोखल यांच्या हस्ते 'कोहिनूर रत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पूना गेस्ट हाऊस स्नेहमंचचे प्रमुख किशोर सरपोतदार, विदिशा विचार मंचच्या संस्थापक-

मुख्यमंत्र्याकडून राज्यातील पावसाचा आढावा

मराठवाड्यात ८०० गावे बाधित, कोकण व विदर्भात रेड अलर्ट जारी

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १८ :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंट्रोलमधून राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यभरातील जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. संपूर्ण महाराष्ट्रात ४ लाख हेक्टर पिके पावसामुळे बाधित झालेली आहेत. यवतमाळ, नांदेड, वर्धा, बीड, वाशीम या परिसरात जास्त नुकसान झालेले आहे. नुकसानग्रस्त भागातील उपाययोजनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात अतिवृष्टी होत आहे. १८ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट दरम्यान विविध भागांत पुन्हा अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. विशेषतः १५-१६ जिल्ह्यांमधील काही जिल्ह्यात रेड तर काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे. अशा जिल्ह्यांमध्ये पुढील व्यवस्था योग्यप्रकारे व्हावी, यादृष्टीने प्रयत्न चाललेला आहे.

कोकण विभागात जास्तीत जास्त रेड अलर्ट आहे. जगवुडी, अंबा, पुंडलिका या नद्या इशारा पातळीपर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे कोकण विभागात अधिक लक्ष देत आहोत. मागील काही वर्षांपासून वसिष्ठी नदीमुळे चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणात पूर येतो. त्यामुळे वसिष्ठी नदीच्या पातळीवर लक्ष ठेवून आहोत. आवश्यकता भासल्यास



उपाययोजनांची तयारी करण्यास प्रशासनाला सांगितले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नाशिक विभागात तापी आणि हतनूर नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे रावेर भागातील परिसरात पाणी शिरले आहे. नाशिक विभागात जळगाव जिल्ह्याला सर्वाधिक तडाखा बसलेला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात घरांचे आणि पशुवनाचे नुकसान झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पुणे विभागातील सगळ्या धरणांमध्ये चांगले पाणी आहे. कुठलेही धरण इशारा पातळीवर नाही. विशेषतः अलमोटी धरणाचा धोका कोल्हापूरला होऊ शकतो. त्यादृष्टीने कर्नाटक सरकारशी सातत्याने चर्चा चाललेली आहे. आपले एक इंजिनियर तिथे बसवलेले आहेत, ते २४ तास संपर्कात असतात. सध्या तरी तिथे ५२४.३ मीटर

पाऊस पडला. पाच लोक बेपत्ता झाले. दीडशे पेक्षा जास्त जनावरे वाहून गेल्याची किंवा मृत्यू झाल्याची संभावना आहे. त्या ठिकाणी खूप लोक अडकले होते. एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक पाठवलेली आहेत. रामणगाव येथून २२६ लोकांना बाहेर काढले आहे. अजून ३ गावातील लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. पावसाची तीव्रता कमी झाल्यामुळे लोकांना बाहेर काढता येत आहे.

या तीन जिल्ह्यांतील ८०० गावे पावसामुळे बाधित झालेली आहेत. १ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झालेले आहे. तेलंगणातील श्रीराम सागर धरणाचा विसर्ग कमी करण्यास विनंती केली. आपल्याला विनंतीला मान देऊन त्यांनी एक लाख क्युसेक्सवरून ७५ हजार पर्यंत कमी केलेला आहे. इसापूर आणि विष्णुपुरी धरणे देखील इशारापातळीकडे चाललेली आहेत. त्यामुळे तेथील विसर्ग देखील वाढवलेला आहे.

नागपूर विभागात चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पुढील दोन तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. सध्या तरी खूप पुराची स्थिती नाही. पण दक्षिण गडचिरोलीमध्ये थोडी पुरसृष्टय स्थिती निर्माण होत आहे. पुढील दोन दिवसांत पावसाची परिस्थिती वाढू शकते. त्यादृष्टीने देखील सरकार लक्ष ठेवून असून, आवश्यक त्या व्यवस्था तिथे केल्या आहेत.

अमरावतीतील विभागातील अकेल्यात पुरसृष्टय स्थिती निर्माण झाली होती. विशेषतः मूर्तिजापूर आणि पातूर येथे अजूनही

मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. पण बाकी परिसरातील पाऊस कमी झाल्यामुळे पुरसृष्टय परिस्थिती कमी होत आहे. चांदूर रेल्वे, तिवसा, मेहकर, वाशिम, उमरखेड, महागाव, जरी जामणी, पुसद या सर्व भागात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः शेतीचे नुकसान झाले आहे. दोन लाख हेक्टरच्यावर शेतीचे नुकसान या भागात झाले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

मुंबईमध्ये आज सकाळी सात वाजेपूर्वीच्या ४८ तासांत जवळपास २० मिमी पाऊस पडला. आज सकाळ ते ८ तासांत १७० मिमी पाऊस पडला. चेंबूर भागात सर्वाधिक १७७ मिमी पाऊस पडला. यावर्षी शहर भाग आणि पूर्वी उपनगर भागात पावसाचा जोर अधिक दिसतोय, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एकूण १४ ठिकाणी पाणी तुंबल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये दोन ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. इतर ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू आहे. रेल्वे वाहतूक देखील कुठेही पूर्णपणे बंद झालेल्या नाहीत. पण पावसामुळे ती धिमी झालेली आहे. काही ठिकाणी थोडा वेळ थांबून गाड्या पुढे गेलेल्या आहेत. त्यामुळे रेल्वे उशिरा धावत आहेत.

मात्र, रेल्वे कुठेही थांबलेल्या नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले. आज संध्याकाळी सहा-साडेसहानंतर समुद्रात किमान तीन मीटरच्या लाटा असतील.

आ. खोतकर यांची सीए गोविंदप्रसाद मुंदडा यांच्या निवासस्थानी सदृच्छ भेट

■ महासागर प्रतिनिधी, जालना, दि. १८ :

माजी मंत्री तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी नुकतीच सीए गोविंदप्रसाद मुंदडा यांच्या निवासस्थानी सोमवार दि. १८ ऑगस्ट रोजी सदृच्छ भेट दिली. या वेळी भक्तमाल प्रवक्ते किशोर तिवारी, सामाजिक कार्यकर्ते मेघराज चौधरी आदी उपस्थित होते.

प्रारंभी मुंदडा परिवाराच्यावतीने सीए गोविंदप्रसाद मुंदडा व सीए आकाश मुंदडा यांनी शाल व श्रीफल देऊन आ. खोतकर यांचे स्वागत केले. या प्रसंगी बोलताना आ. खोतकर म्हणाले की, लढा परिवाराशी आपले पूर्वापासूनच कौटुंबिक संबंध आहेत. या भागातील नागरिकांच्या कोणत्याही समस्या दुर्लक्षित राहणार नाहीत. त्या माज्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, ती त्यांचे तात्काळ निवारण करण्यासाठी प्रयत्नशील राहीन. समाजातील प्रत्येक घटक सुखरूप आणि समाधानात राहावा, हेच माझे ध्येय आहे. सामान्य



माणसांच्या अडचणी दूर करण्यासाठी मी सदैव उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. सीए गोविंदप्रसाद मुंदडा यांनी आ. खोतकर यांच्या या भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आ. खोतकर यांची लोकाभिमुख कार्यपद्धती समाजासाठी प्रेरणादायी आहे. शैक्षणिक, व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रातील समस्यांवर त्वरित उपाय शोधण्याची त्यांची दूरदृष्टी कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.

पाण्याचा अंदाज न आल्याने चारचाकी वाहून गेली

■ महासागर प्रतिनिधी, बीड, दि. १८ :

परळी जवळ असलेल्या कवडगाव ते शिरसी मार्गावर असलेल्या लिंगी नदीला आलेल्या पुरात चारचाकी गाडी वाहून गेल्याची घटना रात्री साडेअकराच्या दरम्यान घडली होती. या गाडीतील तिघांना वाचविण्या यश आले असले तरी एकाचा मृत्यू झाला आहे. विशाल बल्लाळ वय २३ असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

चारचाकी वाहन पाण्यात वाहून



गेल्यानंतर बचाव कार्याला रात्री १२ च्या सुमारास सुरुवात करण्यात आली. पुण्याहून दिप्रसकडे लग्न समारंभासाठी जात असलेल्या

कारला कवडगाव हुडा शिवारातील तेलसमुख रोडवर असलेल्या लिंगी नदीवरील पुलावर पाण्याचा अंदाज न आल्याने चार चाकी गाडी वाहून

बसमधील प्रवासी त्वरीत गडबडीत बसमधून बाहेर पडल्याने गोंधळ उडाला. बसमधील चालक आणि वाहकाने प्रवाशांनी उतरण्यासाठी यावेळी मदत केली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. सिंहगड रस्ता अग्निशमन केंद्राचे प्रमुख प्रभाकर उमराटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करून आग थोड्याच वेळात आटोक्यात आणली.

प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला भीषण आग

■ महासागर प्रतिनिधी, पुणे, दि. १८ :

पुणे शहरात मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नव्हे परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका बसला भीषण आग लागली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. बसमधील सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली असून सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही अशी माहिती पोलीसांनी दिली.

संबंधित बाह्यवळण मार्गावरून सोमवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास प्रवासी बस जात होती. नव्हे परिसरातील श्री स्वामी नारायण मंदिराजवळ धावत्या बसमधून अचानक मोठ्या प्रमाणात धूर येण्यास सुरुवात झाली. बसचालकाच्या निदर्शनास हा प्रकार वेळीच आला. बसमधील वाहकाने त्वरीत गाड झोपेत असलेल्या प्रवाशांना जागे केले. बसला आग लागल्याची माहिती मिळताच बसमधील प्रवासी घाबरले.

ते त्यांना अजिबात आवडले नाही, म्हणून त्यांनी मला प्रेमाने द्यावले. तसेच देव आनंद यांचे फॅन क्लब मोठे होते. मला अनेक चांगल्या अभिनेत्यांबरोबर काम करता आले. त्या सगळ्यांशी माझी परिचिती चांगली होती. मी कायम शिकण्याच्या भूमिकेत राहिले, कारण प्रत्येक व्यक्तीची स्वतःची कौशल्ये असतात.चांगल्या व्यक्तींबरोबरच्या सहवासातून आपण घडत जातो.

यावेळी आशा पारेख यांना पुरणपोळी आवडते हे लक्षात ठेवून पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार आणि साधना सरपोतदार यांनी पारेख यांना पुरणपोळी भेट दिली, तेव्हा त्यांना अक्षय्याचा सुखद धक्का बसला.

पिसाळलेल्या कुत्र्याचा १४ जणांना चावा

■ महासागर प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, दि. १८ :

पिसाळलेल्या कुत्र्याने रविवारी सिडको एन-७ परिसरात १४ जणांना चावा घेतला. घटनेमुळे या भागात या कुत्र्याची दहशत पसरली आहे. नागरिकांनी जखमींना उपचारासाठी घाटीत दाखल केले. दरम्यान, पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी मनपाच्या पशुसंवर्धन विभागाला माहिती देऊन रात्री उशिरापर्यंत पथक पोहोचलेले नव्हते. त्यामुळे हा कुत्रा अजूनही मोकटा आहे. एन-७ मधील मुकुल मंदिर परिसरात दुपारी ६ वाजता पिसाळलेला कुत्रा नागरिकांना चावा घेत सुटला. यामध्ये लहान मुले, महिला आणि ज्येष्ठांचा सहभाग आहे. चावा घेतलेल्यांची संख्या १४ जणांवर जाऊन पोहोचली. नागरिकांना काही कळण्याच्या आतच तो दुसऱ्याला चावा घेऊन पळून जात होता.

लेंडी धरणावरील घळभरणी

गेली. या गाडीमध्ये अमर पोळ (वय २५ वर्ष), राहुल पोळ (वय ३० वर्ष), राहुल नवले (वय २३ वर्ष) व हे रात्री गाडी वाहून गेल्याने पाण्यात अडकले.

परळीचे उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, पोलीस उपाधीक्षक अंबाजोगाई ऋषिकेश शिंदे यांच्यासह शिरसाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गौरक्षनाथ दहिफळे यांनी बचाव कार्य सुरू केले. तिघांना वाचविण्यात यश आले. एकाचा मृत्यू झाला आहे.

परळीचे उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, पोलीस उपाधीक्षक अंबाजोगाई ऋषिकेश शिंदे यांच्यासह शिरसाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गौरक्षनाथ दहिफळे यांनी बचाव कार्य सुरू केले. तिघांना वाचविण्यात यश आले. एकाचा मृत्यू झाला आहे.

परळीचे उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, पोलीस उपाधीक्षक अंबाजोगाई ऋषिकेश शिंदे यांच्यासह शिरसाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गौरक्षनाथ दहिफळे यांनी बचाव कार्य सुरू केले. तिघांना वाचविण्यात यश आले. एकाचा मृत्यू झाला आहे.

परळीचे उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, पोलीस उपाधीक्षक अंबाजोगाई ऋषिकेश शिंदे यांच्यासह शिरसाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गौरक्षनाथ दहिफळे यांनी बचाव कार्य सुरू केले. तिघांना वाचविण्यात यश आले. एकाचा मृत्यू झाला आहे.

परळीचे उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, पोलीस उपाधीक्षक अंबाजोगाई ऋषिकेश शिंदे यांच्यासह शिरसाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गौरक्षनाथ दहिफळे यांनी बचाव कार्य सुरू केले. तिघांना वाचविण्यात यश आले. एकाचा मृत्यू झाला आहे.

परळीचे उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, पोलीस उपाधीक्षक अंबाजोगाई ऋषिकेश शिंदे यांच्यासह शिरसाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गौरक्षनाथ दहिफळे यांनी बचाव कार्य सुरू केले. तिघांना वाचविण्यात यश आले. एकाचा मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या पुढाकाराने चिमुकल्या देवांशीवर शस्त्रक्रिया

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १८ :

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या मदतीतून वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात राहणाऱ्या सात वर्षीय देवांशी रवींद्र गावंडे हिच्यावर नुकतीच यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.

ही महागडी शस्त्रक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने पार पडल्याचे समाधान मुलीच्या पालकांनी व्यक्त केले.

रवींद्र गावंडे (रा. वरूड बु.) यांच्या मुलीला जानेवारी २०२५ मध्ये तीव्र पोटदुखीचा त्रास होत होता. मुलीची अकोला आणि त्यानंतर नागपूर येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांनी तिचे यकृत गंभीर स्वरूपात बाधित झाल्याचे निदान केले. तसेच तिचे यकृत तातडीने प्रत्यारोपण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. शस्त्रक्रियेसाठी सुमारे १५ लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला.

भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या देवांशीच्या वडिलांसमोर एवढी मोठी रक्कम गोळा करण्याचा पैचा निर्माण झाला होता. दरम्यान, मुलीच्या वडिलांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत माहिती

मिळताच या कक्षाकडे त्यांनी मदत मागितली. याशिवाय सोशल मीडियावर मदतीकरिता आवाहन केले. कक्षाच्या पुढाकाराने देवांशीवर पुढील उपचार मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमध्ये सुरू झाले. या उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष, टाटा ट्रस्ट, सामाजिक संस्था तसेच गावकऱ्यांच्या वर्गणीतून आर्थिक मदत उपलब्ध झाली.

देवांशीला तिची आई मीनाक्षी गावंडे यांनी यकृताचा भाग दिला. त्यातून मुलीवर ७ जुलै २०२५ रोजी यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. आता देवांशीची प्रकृती स्थिर असून तिच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. नुकताच ३ ऑगस्ट रोजी पालकांनी तिचा वाढदिवस साजरा केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष आणि टाटा ट्रस्टच्या मदतीमुळेच आपल्या मुलीला पुनर्जीवन मिळाल्याचे समाधान देवांशीच्या पालकांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून प्रत्येक गरजू, गरीब रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी कक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. देवांशी त्याचेच एक उदाहरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कक्ष काम करत असून राज्यातील गरीब व गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी कक्ष तत्पर आहे.



९ गावांमध्ये प्रचंड हानी

गावांमध्ये शिरलेल्या पाण्याचा तडाखा बसल्याचे सांगितले जात आहे.

मुखेड येथून मिळालेल्या माहितीनुसार या तालुक्यातील रावणगाव, दोन्ही भाटापूर, भासवाडी, हसनगड, भेंडेगाव, रावी, भिंगोली, कोळनूर इत्यादी गावे रविवार-सोमवार दरम्यानच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर बाधित झाली. लेंडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विवेकानंद तिडके यांनी दिलेल्या माहितीनुसार अवघ्या ५-६ तासांत सुमारे सव्वादोनशे मि.मी. पाऊस झाला.

तसेच लातूर, उद्दर आणि कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे लेंडी नदीच्या पाणी पातळीत ८ मीटरने वाढ झाल्यामुळे वरील गावांमध्ये पाणी शिरले. घळभरणीचे काम सुरू करण्यापूर्वी आवश्यक त्या पूर्वसूचना देण्यात आल्या होत्या, असे तिडके यांनी

स्पष्ट केले असले, तरी राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरील चाईगडबडीमुळे लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील गावांना मोठा तडाखा बसल्याचे दिसून आले. रविवाराच्या मध्यरात्रीनंतर मुखेड तालुक्याच्या काही भागात अचानक दगफुटीसदृश पाऊस झाल्यानंतर वेगवेगळ्या गावांमध्ये निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची माहिती सोमवारी सकाळी जिल्हा मुख्यालयाी प्राप्त होतीतच वेगवेगळ्या विभागांच्या यंत्रणा सक्रिय झाल्या. मुखेड मतदारसंघाचे आमदार डॉ.नुषार राठोड रविवारी मुंबईकडे रवाना झाले होते. आपल्या मतदारसंघातील परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तहसीलदार व इतर अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. नांदेडचे खासदार प्रा.रवींद्र चव्हाण सोमवारी सकाळीच मुखेड तालुक्यातील पूर परिस्थिती आणि आपत्तीची पाहणी करण्यासाठी रवाना झाल्याचे सांगण्यात आले.

काळगव्हाण येथे मुसळधार पावसाने गाव जलमय

महासागर प्रतिनिधी
अंजनगाव सुर्जी,(दि.18)
- तालुक्यातील काळगव्हाण गावात आज (दि.18) सकाळी मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. पहाटे सहा ते नऊ या तीन तासांत संततधार कोसळल्याने संपूर्ण गाव जलमय झाले. गावातील मुख्य रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप आले होते. गावात जिकडे तिकडे पाणीच पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. टोंगळ्याच्या उंचीपर्यंत



पाणी साचल्याचे चित्र गावात दिसून आले. जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात तर पाण्याचा लोट साचून तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणेही

कठीण झाले. शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सतत पावसामुळे शेतात पाणी साचून बरीच पिके पाण्याखाली गेली. मका, सोयाबीन व भाजीपाला यासह हंगामी पिकांवर या पावसाचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, गावात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याने गावकरी सुटकेचा श्वास घेत आहेत. तथापि, रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.

मेळघाटात आश्रमशाळा चालतात की, रिमांड होम?

केंद्र व राज्य शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा निधी मुरतो तरी कुठे?

रोहित गासे
अमरावती,(दि.18) -
मेळघाटातील आदिवासी समाज हा आर्थिकदृष्ट्या पिछडलेला असल्याने त्यांच्या नशिवात शैक्षणिक मागासलेपण वारसाहकाने मिळते. त्यांच्या आयुष्यातून हे मागासलेपण दूर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात कसे आणता येईल, याकरिता केंद्र व राज्य सरकार वर्षानुवर्षे कोट्यवधी रुपयांचा निधी त्यांच्या शिक्षणासाठी खर्च करतात. मात्र खर्च त्यांना त्या निधीतून योग्य सुखसुविधा मिळतात का? असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. आजही मेळघाटातील शासकीय किंवा अशासकीय आश्रमशाळा 'सुसज्ज' या एका वाक्याला खुर्या उतरतात का? या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या दुरावस्थेतून आपोआप मिळते. कारण बहुतांश आश्रमशाळांमधील परिस्थिती रिमांड होमपेक्षा कमी नसते. मेळघाटात रोजगाराची हमी नसल्याने बहुतांश आदिवासी



कुटुंबे रोजगाराच्या शोधात मोठ्या शहरांकडे स्थलांतर करतात. अशा वेळी पालकांसोबत मुले गेल्यास त्यांचे शिक्षण अर्धवट राहते. या विद्यार्थ्यांना सरकारी खर्चातून राहण्याची, खाण्याची व शिक्षणाची सोय करून देण्याच्या उद्देशाने 'आश्रमशाळा' उपक्रमाचा जन्म झाला. सध्या मेळघाटात एकूण 44 आश्रमशाळा असून त्यापैकी 20 शासकीय आणि 24



अनुदानित (अशासकीय) आहेत. या सर्व शाळांवर आदिवासी विशेष प्रकल्प अधिकारी व जिल्हाधिकारी यांचे नियंत्रण असते. आयएस दर्जाच्या अधिकार्यांच्या अखत्यारीत असूनही आश्रमशाळा व्यवस्थापन भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडले आहे. क्वालिटी कंट्रोलचा अभाव, अव्यवस्थापन, जेवणात अड्या निघणे, निकृष्ट दर्जाच्या

दौरा 20 ते 22 ऑगस्ट : केवळ कागदोपत्री पाहणी ?

बुधवार, दि. 20 ऑगस्ट रोजी समिती प्रकल्प कार्यालयांतगत येणार्या आश्रमशाळा, वसतिगृह व आदिवासी उपयोजना क्षेत्राला भेटी देईल. गुरुवार, दि. 21 ऑगस्ट रोजी धारणी व चिखलदरा तालुक्यातील कामांची पाहणी करेल. शुक्रवार, दि. 22 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक होईल. मात्र वास्तवत समितीने जर अचानक भेटी दिल्या, तर पांढऱ्या कागदामागील काळे वास्तव समोर येईल.

जारिदा आश्रमशाळा वादात

दैनिक महासागर ने जारिदा येथील आश्रमशाळेची दुर्दशा उघड केली होती. शासनाकडून मिळालेली सोलर सिस्टीम, अॅक्वा प्युरिफायर, सोलर हिटर, बेड, प्रयोगशाळा साहित्य देखभालीअभावी भंगरावस्थेत गेले आहे. विद्यार्थी दररोज पहाटे तलावावर जाऊन प्रातःविधी व अंधोध करतात. वीज यंत्रणा धोकादायक बनली आहे, शौचालये अत्यंत घाण आहेत. मुलींचे वसतिगृह असूनही सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले नाहीत. मुख्याध्यापक वादग्रस्त असूनही त्यांना वरिष्ठांकडून पाठवढ दिले जाते. महासागर ने हे सर्व मुद्दे चव्हाट्यावर आणले, परंतु परिस्थिती आजही जैसे थ आहे.

समितीच्या आवभगतीत पूर्ण ताकद

जिल्ह्यात उद्या मंगळवार, दि. 19 ऑगस्टपासून अनुसूचित जमाती कल्याण समितीचा दौरा सुरू होत आहे. हा दौरा चार दिवस चालणार असून समिती चिखलदरा व धारणी तालुक्यातील कामांचा आढावा घेणार आहे. सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृहात सदस्य एकत्र येतील. त्यानंतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत बैठक होईल. जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस विभाग, नगर परिषद, महावितरण, उत्पादन शुल्क, परिवहन महामंडळ, तसेच संत गाडगेबाबा विद्यापीठ, जिल्हा परिषद व आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांचा आढावा घेतला जाईल. या समितीची आवभगत करण्याकरिता धारणी प्रकल्प कार्यालयाकडून पुर्ण आर्थिक ताकद लावली जात असल्याची माहिती आहे.

मग आदिवासी विद्यार्थ्यांचा जीव नाही का ?

मिळालेल्या माहितीनुसार चिखलदरामध्ये गावाबाहेर शासनाची एकलव्य शाळा दोन एकर जागेत उभारण्यात आली आहे. ही इमारत जोर्ण झाल्याने दोन वर्षांपूर्वी शाळा प्रशासनाने शासनाला पत्र देऊन विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शाळा तातडीने पथोदला हलविण्यात आली. यानंतर आडनदी येथील आश्रमशाळा ह्याच जोर्ण इमारतीत स्थानांतरित करण्यात आली, जी आजही सुरू आहे आणि मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे. शासनाने अशी परवानगी कशी दिली? आदिवासी विद्यार्थ्यांचा जीव काही जीव नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गणेशोत्सवात शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिस सज्ज

गणेशोत्सव मंडळाना परवानगी घेणे अनिवार्य - पोलिस आयुक्त अरविंद चावरिया

महासागर प्रतिनिधी
अमरावती, (दि. 18)
- अमरावती शहरात यंदा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या काळात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस आयुक्त श्री. अरविंद चावरिया यांनी पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचार्यांची विशेष बैठक घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. नागरिकांना



आवश्यक कागदपत्रे व इशारा
गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी आवश्यक कागदपत्रे तयार करून 18 ऑगस्टपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून परवानगी घ्यावी. ज्या मंडळांचे अर्ज अपूर्ण राहतील किंवा नोंदणी होणार नाही, त्यांना परवानगी नाकारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

- गणेशोत्सवासाठी प्रमुख नियम व अटी
- शहरातील सर्व खाजगी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणपती स्थापनेसाठी महानगरपालिका, धर्मदाय आयुक्त, विद्युत विभाग, वाहतूक पोलीस व अन्य शासकीय कार्यालयांची परवानगी घेणे अनिवार्य राहील.
 - सोसायटी/अपार्टमेंटमध्ये स्थापन होणाऱ्या गणेश मंडळांना देखील परवानगी घेणे आवश्यक राहील.
 - सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जबरदस्तीने देणगी/वर्गणी गोळा करता येणार नाही.
 - वर्गणी गोळा करणाऱ्या मंडळांची धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी असणे आवश्यक आहे. नवीन मंडळांना प्रथम धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करूनच स्थापना करता येईल.
 - नागरिकांना सोयीस्कर पद्धतीने परवानगी मिळावी यासाठी 18 ते 26 ऑगस्ट 2025 दरम्यान पोलीस आयुक्तालयात 'एक खिडकी योजना' राबविण्यात येणार आहे. यात सर्व संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.
 - परवानगी प्रक्रिया करण्यासाठी नागरिकांनी <https://citizen.mahapolice.gov.in/citizen/login.asp> या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी किंवा QR कोड स्कॅन करून नोंदणी करता येईल.
- गणेशोत्सव मंडळांची स्थापना येऊ नये, तसेच अनुचित गणेशोत्सव मंडळांची स्थापना येऊ नये, तसेच अनुचित करताना कोणताही अडथळा प्रकार टाळण्यासाठी पोलीसांनी

हत्याप्रकरणातील आरोपी निर्दोष

बचाव पक्षाचा युक्तिवाद न्यायालयास ग्राह्य
अमरावती, (दि. 18) :
मिळाला नव्हता. या गुन्ह्याचा वलगाव पोलिसांनी तपास पूर्ण करून घडलेल्या एका हत्या प्रकरणात 18 रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश (3) शर्मा यांच्या न्यायालयाने एका आरोपीस निर्दोष मुक्त केले. गणेश 16 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये मृतकाचे वडील, बहीण, डॉक्टर, सरकारी पंच तसेच पोलिस अधिकारी अशा महत्वाच्या साक्षीदारांचा समावेश होता. आरोपीतर्फे अॅड. विश्वास वैद्य यांनी प्रभावी बचाव करत उलट तपासणी घेतली. दोन्ही पक्षांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने बचाव पक्षाच्या या युक्तिवादाला ग्राह्य धरून आरोपीस निर्दोष मुक्त केले.



वडाळी तलाव ओव्हरफ्लो

इंग्रजांची दूरदृष्टी - 1889 मध्ये उभारला तलाव

महासागर प्रतिनिधी
अमरावती, (दि. 18) - अमरावतीचे 'पाण्याचे हृदय' म्हणून ओळखला जाणारा ऐतिहासिक वडाळी तलाव रविवारी पहाटे ओव्हरफ्लो झाला. गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तलावाची पातळी वाढली आणि अखेर तलावाच्या भिंतीवरून पाणी धवधव्याप्रमाणे कोसळू लागले. हे दृश्य पाहण्यासाठी सकाळपासूनच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. आजच्या काळात पर्यटन स्थळ म्हणून पाहिला जाणारा हा तलाव मूळतः 1889 साली इंग्रजांनी अमरावती शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी उभारला. पूर्व आणि दक्षिणेकडील टेकड्यांवरून वाहून येणारे पावसाचे पाणी अडवून हा तलाव तयार करण्यात आला. त्या वेळी शेतजमीन गमावणाऱ्या शेतकऱ्यांना दुष्पट जमीन दुसरीकडे देण्यात आली होती.

पर्यटकांसाठी आकर्षण, पण...
वडाळी तलाव ओव्हरफ्लो झाला की नागरिकांसाठी तो उत्सव ठरतो. रविवारी सकाळीही शेकडो अमरावतीकर तलावाच्या भिंतीवरून वाहणाऱ्या पाण्याचे अप्रतिम दृश्य अनुभवण्यासाठी जमले होते. पण तलावाची आजची स्थिती दुर्दैवीच आहे. चिला नावाची वनस्पती, कमळच्या वेलींनी संपूर्ण तलाव व्यापला आहे. नागरिक पूजा साहित्य आणि कचरा टाकत असल्याने पाणी दुर्गंधीने भरले आहे.



तीन तलावांची अनोखी रचना
वडाळी तलावाच्या मागे इंग्रजांनी दोन सहाय्यक तलावांची उभारणी केली व्हू भवानी तलाव (1899) आणि फुटका तलाव. डोंगरावरून येणारे पाणी आधी भवानीत, नंतर फुटक्यात आणि अखेर वडाळीत जमा होईल अशी नैसर्गिक पद्धत रचली गेली. त्यामुळे वडाळीची तहान भागवण्यासाठी आजही हे तीन तलाव महत्वाचे मानले जातात.

एकेकाळी जलतरण तलाव - आज दुर्दशा
वडाळी तलावाखाली इंग्रजांनी दोन जलतरण तलाव तयार केले होते. एक मुलांसाठी आणि दुसरा प्रौढांसाठी. त्यात पोहण्यासाठी शुल्क आकारले जात असे. मात्र गेल्या दोन दशकांपासून पाणी दूषित झाल्यामुळे आज कोणीही त्या पाण्याला हात लावायलाही तयार नाही.

गांधीजींची भेट
1932 साली महात्मा गांधी सेवाग्रामला जाताना वडाळी तलावाला भेट दिली होती. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ येथे स्मारक उभारले गेले, मात्र सौंदर्यकारणाच्या कामात ते उद्ध्वस्त झाले.

पूराचा धोका कायम
तलाव ओव्हरफ्लो होत असतानाही तलावाखालून वाहणाऱ्या नाल्याची स्वच्छता न झाल्यामुळे मुसळधार पावसात पाणी ओसंडून शहरात पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान खाल्याने अमरावतीसह जिल्ह्यात आणखी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने परिस्थिती गंभीर बनू शकते.

वनविभागातील अनियमित कर्मचाऱ्यांची वाढती अनुपस्थिती

जनतेच्या कामात अडथळा

नागरिकांचा संताप



महासागर प्रतिनिधी
वरुड,(दि.18) - वरुड तालुक्यातील वनविभाग कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांची अनियमित उपस्थिती हा नागरिकांसाठी मोठा डोकेदुखीचा विषय ठरत आहे. कार्यालयीन वेळेत कर्मचारी अनुपस्थित राहिल्याने जनतेची कामे रखडत असून, तातडीच्या अर्ज व तक्रारी वेळेत सोडवता येत नाहीत. वनक्षेत्रातील झाडांची अवैध तोड, वन्यजीवांच्या हालचाली, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान



काय म्हणतात नागरिक
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कार्यालयात अधिकारी व कर्मचारी नेमक्या वेळेस उपस्थित असतील याची खात्रीच नसते. काही वेळेवर येत नाहीत, तर काही कामाच्या वेळेत बाहेर जातात. त्यामुळे आमचा वेळ आणि पैसा वाया जातो, असा आरोप करण्यात आला आहे. अशा गंभीर प्रकरणांसाठी नागरिक वनविभागाशी संपर्क साधतात. मात्र, कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे अर्ज स्वीकारण्यात उशीर होतो व निर्णय प्रक्रिया थांबते. परिणामी, काही तक्रारी वेळेत न सोडवल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या अनियमिततेविषयी वरिष्ठ अधिकार्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली असून, कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन शिस्त पाळवी व सार्वजनिक हिताच्या

पोलीसही अत्याचाराच्या घटना जगाने अनेकदा पाहिल्या. मद्याच्या नशेत धुंद असलेल्या पोलिसांचे प्रतापही जगाने पाहिले. कोठडीतील मृत्यू कसे होतात हे देखील समोर आले आहे. पण पोलीस दलातील उच्च पदावर असलेला एक पोलीस अधिकारी एका आंदोलकांच्या कमरेत त्याच्या चिमुरड्याच्या समोर लाथ घालतो, हे चित्र पाहून जर समाजमन विचलित होत नसेल किंवा त्याचं त्यांना काहीच वाटत नसेल, तर याचाच अर्थ ती लाथ जनतेच्याच कमरेत घातली गेली असे समजायला हरकत नाही. पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा अडवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने संबंधित आंदोलकाच्या कमरेत कुलकर्णी नावाच्या पोलीस उपाधीक्षकाने फिल्मी स्टाईलने लाथ मारली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, पण लाथ मारणाऱ्याला तातडीने प्रमोशन दिले की काय केले, याची माहिती मात्र नागरिकांना मिळायला तयार नाही. ती लाथ आंदोलकाच्या कमरेत घातली असली तरी मुर्दाड झालेल्या राज्यातील जनतेच्याच कमरेतच बसली.

स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात आल्या होत्या. यावेळी, उपोषणकर्त्यांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवले. आंदोलकांना जसा काही अधिकार असतो, तसा पोलिसांनाही असतो त्याबद्दल दुमत नाही. परंतु त्यानंतर पोलीस उप अधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी संबंधित आंदोलकाच्या कमरेत फिल्मी स्टाईलने लाथ मारली व आपले शौर्य महाराष्ट्राला दाखवून दिले. खरं म्हणजे असा कर्तव्य कठोर अधिकारी नक्षलवादी क्षेत्रात किंवा पाकिस्तानच्या सीमेवर लढायला पाठविला पाहिजे. आता राज्याचे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहे. त्यांनी याबाबत आपली भूमिका अजूनही जाहीर केलेली नाही. त्यामुळे कदाचित या कुलकर्णीला प्रमोशन मिळेल अशी कुत्सित चर्चा राज्यात सुरू झाली आहे. या कुलकर्णी महारायांनी आंदोलनकर्त्यांच्या कमरेत पाठीमागून येऊन लाथ घातली व त्याचा चमुरडा आपल्या बापाच्या कमरेत बसलेली लाथ हाताशपणे पाहत होता हे चित्र महाराष्ट्राला नक्कीच विचलित करणारे ठरले. गुन्हेगारांशी नेहमी हात मिळवणे करणारे, राज्यकर्त्यांपुढे हतबल झालेले व हसे खाऊन गब्बर झालेले पोलीस ही प्रतिमा आजही महाराष्ट्रातील पोलिसांची आहे. शूर पोलीस पाहायलाच मिळत नाही. पण कुलकर्णी नावाचा हा शूर पोलीस अधिकारी पाहून महाराष्ट्र मात्र हादरला. जर हा पोलीस अधिकारी एवढाच शूर असेल, तर त्याला बौद्धमध्ये पाठवून वाल्मीक कराडच्या गैंगच्या विरोधात लढाईला पाठविले पाहिजे. तेथील गुन्हेगारांच्या पाठीत मागूनच काय पुढून जरी लाथ मारली तरी कुलकर्णीला महाराष्ट्र डोक्यावर घेईल.

पोलीस किती जातीयवादी, क्रूर, मित्र नसलेले, अक्षम किंवा भ्रष्ट आहेत? हा विषय वारंवार समाजात चर्चिला जातो. चित्रपटांमध्ये देखील 'पोलीससे ना दोस्ती अच्छी, ना दुश्मनी अच्छी' असे संवाद देखील 'फेमस' झालेले आहेत. त्यामुळेच हे मान्य करावे लागेल की, भारतातील लोकसंख्येच्या शक्तीहीन घटकांवरील 'कुलकर्णी छाप' पोलिसांची क्रूरता ही अनेक दशकांपासूनची वास्तवता आहे.

भारत स्वतंत्र राष्ट्र बनण्यापूर्वीही, आणि आताही गरीब आणि शक्तीहीन लोकांवरील पोलिसांची क्रूरता ही वास्तवता आहे. लोकसंख्येच्या वाढत्या संख्येबरोबरच, मर्यादित संसाधने आणि संर्घासाठी लोकांमध्ये होणारा संघर्ष आता अनेक पटींनी वाढला आहे.

अशा प्रकारे सार्वजनिक भ्रष्टाचार, चोरी करणे किंवा जबरदस्तीने पैसे मिळवणे, राजकीय प्रभावाचा गैरवापर करणे, धार्मिक भावना इत्यादी प्रकार अनेक पटींनी वाढले आहेत. त्यासोबतच गुन्हेगारांची संख्या आणि सार्वजनिक ठिकाणी गुन्हेगारी कारवायांचे प्रमाणाही प्रचंड प्रमाणात वाढले आहे. सुमारे तीस वर्षांपूर्वी अस्तित्वात नसलेली आणखी एक घटना म्हणजे दहशतवाद.

अशा अवस्थेत पोलिसांचे मानसिक संतुलन बिघडू शकते. असे असूनही जालन्यातील 'कुलकर्णी'ने केलेला 'प्रताप' हा मात्र मनाला पटला नाही. पोलीस हा जनतेचा मित्र असतो अशी जाहिरात केली जाते. 'सदरक्षणाचे खलनिग्रहणाचे' हे त्यांचे ब्रीद वाक्य केल्याने तिला परत आणावे, अशी आवश्थेतील व्यक्तीला त्याच्या मुलादेखत मारहाण करणे हे कितपत योग्य आहे?

उपोषणकर्ता गोपाल चौधरीने जालना पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. त्याचे म्हणणे असे आहे की, माझ्या सासरच्यांनी माझ्या पत्नीचं दुसऱ्याशी लग्न लावून दिलं. यामुळे, मी जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र, पोलीस पैसे खाऊन गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत. तसेच, माझ्या वडिलांना चौकशीसाठी बोलावून मारहाण करतात.

या घटनेतही पोलिसांची फौज आमच्याच अंगावर आली. आरोपींना अटक करा आणि न्यायालयात हजर करा इतकीच आरोपीची मागणी होती. न्याय नाही मिळाला तर आत्मदहन करू, असे त्याचे म्हणणे होते. पोलीस



जनतेच्या कमरेत बसली 'त्या' पोलिसाची लाथ



जयंत महाजन
jayantmahajansir@gmail.com
मोबा. ९४२०६९१४२०



थई अन्वयार

उप अधीक्षक अनंत कुलकर्णी यांचे म्हणणे असे की, जालन्यात आत्मदहन करण्याचा प्रयत्न करताना आंदोलकाने महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर रॉकेल टाकल्याने बळचा वापर केला.

गेल्या काही दिवसांपासून गोपाल चौधरी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या पत्नीने दुसरे लग्न देखील मान्य आहे. परंतु असाह्य अवस्थेतील व्यक्तीला त्याच्या मुलादेखत मारहाण करणे हे कितपत योग्य आहे?

उपोषणकर्ता गोपाल चौधरीने जालना पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. त्याचे म्हणणे असे आहे की, माझ्या सासरच्यांनी माझ्या पत्नीचं दुसऱ्याशी लग्न लावून दिलं. यामुळे, मी जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र, पोलीस पैसे खाऊन गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत. तसेच, माझ्या वडिलांना चौकशीसाठी बोलावून मारहाण करतात.

या घटनेतही पोलिसांची फौज आमच्याच अंगावर आली. आरोपींना अटक करा आणि न्यायालयात हजर करा इतकीच आरोपीची मागणी होती. न्याय नाही मिळाला तर आत्मदहन करू, असे त्याचे म्हणणे होते. पोलीस

कामकाज चालविण्यासाठी, सत्ताधारी राजकीय वर्ग सतत पोलिस दलाकडे पाहतो. गेल्या तीस वर्षांत पोलिस दलात अनेक पट वाढ झाली आहे.

पोलिस दलात आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असली तरी, सार्वजनिक क्षेत्रात गुन्हेगारी, दहशतवाद आणि गोंधळ वाढतच आहे आणि ते अनियंत्रित राहिले आहेत. समाजातील या गोंधळाच्या वाढीवर आणि तत्तचीन राजकारण्यांकडून हिंसाचाराला चालना देण्यावर नियंत्रण ठेवण्यात आणि दंगली आणि दहशतवादी हल्ल्यांसारखे मोठे गुन्हे सोडवण्यात अयशस्वी झाल्याने, पोलिस कठोर उपाययोजनांचा अवलंब

समाजमाध्यमांमध्ये ताब्यात घेतलेल्या आरोपीला पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी घेवून निघाले अन् मागच्या बाजूने पळत पळत येवून त्याच्या कमरेत लाथ घालणारा पोलिस उप अधीक्षक दर्जाचा अधिकारी हा प्रकार पाहून महाराष्ट्र हादरला. विशेष म्हणजे अजूनही 'त्या' अधिकाऱ्याची साधी चौकशी देखील झाले नसल्याचे वृत्त आहे. तसे जर असेल तर गृह खात्याचा कारभार कसा चालू आहे याचा अंदाज करायला हरकत नाही. या अशा घटनांमुळेच सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची आवठण संपूर्ण महाराष्ट्राला झाली. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या आरेंगाबाद खंडपीठाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. याचाच अर्थ असा की यापूर्वी पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची फाईल वासनात गुंडाळून ठेवली होती. या आदेशामुळे महाराष्ट्र सरकारने यापूर्वी नियुक्त केलेली चौकशी समिती बरखास्त

झाली. न्यायालयाच्या आदेशानुसार कोठडीतील मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे नव्याने स्थापन होणाऱ्या विशेष तपास पथकाकडे सोपवल्याने त्या प्रकरणातही असाच कुणीतरी 'कुलकर्णी' यांच्यावतीने अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रखर युक्तिवाद केला. परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीचे विद्रुपीकरण झाल्यानंतर शहरात बंद पुकारण्यात आला होता. त्या दरम्यान काही आंदोलकांनी तोडफोड केली. पोलिसांनी तोडफोडीत सहभागी झाल्याच्या संशयावरून सोमनाथ सूर्यवंशींना अटक केली व पोलीस कोठडीत त्यांचा मृत्यू झाला होता. संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा हायकोर्टाचा आदेश सुप्रीम कोर्टानेही कायम ठेवला आहे. समाज माध्यमांमध्ये 'कुलकर्णी'चा पराक्रम संपूर्ण देशाने पाहिला, नाहीतर अजून एक सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण झाले असते तरी नवल वाटले नसते !

करतात. पण ताब्यात असलेल्या संशयित आरोपीला पाठीमागून पळत येऊन वेगाने लाथ मारण्यात कोणता पुरुषार्थ कुलकर्णी महारायांनी साधला ? अशाप्रकारे गेल्या काही दशकांमध्ये पोलिसांची क्रूरता लक्षणीयरीत्या वाढली आहे. महानगरांमध्येही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. प्रमुख शहरांमध्येही महिलांवर होणारे अत्याचार, बलात्कार, महिलांवरील गुन्हे वाढले आहेत आणि पोलिस त्यांच्यावर नियंत्रण आणू शकत नाहीत.

सार्वजनिक ठिकाणी, धार्मिक मंडळांमध्ये, धार्मिक स्थळांमध्ये, मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये काही कारवाया नियमितपणे घडतात. या कारवायांसाठी जबाबदार असलेल्या गुन्हेगारांना पकडले जाते हे फार कमी प्रकरणांमध्ये घडते.

पोलिसांची वागणूक क्रूर का असते याचे अनेक पैलू आहेत. हे समाजालाही मान्य आहे. अनेकदा कामाचा ताण, प्रशिक्षण, समाजाचा दबाव आणि काहीवेळा वैयक्तिक स्वभाव यांसारख्या घटकांमुळे पोलिसांची वागणूक क्रूर असू शकते. कामाचा ताण सर्वत्र असतोच. त्यांना २४ तास उपलब्ध राहावे लागते आणि अनेक गुंतागुंतीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे, काहीवेळा ते चिडचिडे होऊ शकतात आणि त्यांचा राग लोकांवर काढू शकतात.

काहीवेळा पोलिसांना पुरेसे प्रशिक्षण मिळत नाही, ज्यामुळे त्यांना परिस्थिती हाताळण्यात अडचणी येतात. त्यांना लोकांसोबत कसे बोलावे, कसे वागावे याचे योग्य प्रशिक्षण नसल्यास, ते क्रूरपणे वागण्याची शक्यता असते.

समाजातून पोलिसांवर तात्काळ कारवाई करण्याचा आणि गुन्हेगारी रोखण्याचा दबाव असतो. त्यामुळे, काहीवेळा पोलिस कामगवांचे उल्लंघन करून लोकांना शिक्षा देण्याचा प्रयत्न

करतात, ज्यामुळे त्यांची वागणूक क्रूर दिसते. काही पोलिसांचा स्वभावच क्रूर असू शकतो. त्यांना लोकांबद्दल सहानुभूती नसते आणि ते आपल्या अधिकाऱ्याचा गैरवापर करतात.

काहीवेळा राजकीय दबावामुळे पोलिसांना काही विशिष्ट व्यक्ती किंवा गटांवर अन्यायकारक कारवाई करावी लागते, ज्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन होते. काहीवेळा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना कठोर भूमिका घ्यावी लागते, ज्यामुळे त्यांची वागणूक क्रूर वाटू शकते.

पोलिसांच्या क्रूर वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यांना लोकांसोबत कसे बोलावे, कसे वागावे याचे प्रशिक्षण दिले पाहिजे. पोलिसांवरील कामाचा ताण कमी करणे आवश्यक आहे. त्यांच्यासाठी कामाचा तास निश्चित करणे आणि त्यांना विश्रांतीसाठी पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे. पोलिसांच्या वर्तनावर लक्ष ठेवण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा असावी. त्यांच्या गैरवर्तनाबद्दल तक्रार करण्याची सोय असावी.

समाजात कायद्याचे राज्य प्रस्थापित करणे आवश्यक आहे. लोकांना त्यांच्या अधिकारांबद्दल आणि कायद्याबद्दल जागरूक करणे आवश्यक आहे. पोलिसांची वागणूक क्रूर असण्याची अनेक कारणे आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. विविध पक्षांकडून पोलिसांना तात्काळ समाधानकारक निकाल देण्याची सक्ती केली जाते, ज्यामुळे अधिकारी त्यांच्या अधिकाराचा अतिरेक करतात आणि त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून क्रूरपणे वागतात.

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीला पोलिस ज्या पध्दतीने वागवतात, त्यामुळे पोलिसांची प्रतिमा अतिशय मलिन झालेली आहे. त्यांना लोक हरामखोर, भिकारी, वदीर्तील गुंड असे म्हणतात. लोकांच्या अश्या प्रतिक्रिया बघून वाईटही वाटते. कारण कायद्याच्या रक्षकाला त्याच्याच खात्यातील काही लोकांमुळे मान खाली घालावी लागते.

काँग्रेसमधील अंतर्गत लोकशाहीचे काय?

कर्नाटकातील काँग्रेसचे नेते आणि सहकार मंत्री के. एन. राजन्ना यांनी काँग्रेसला घरचा आंहेर दिला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बंगळूरु (मध्य) लोकसभा मतदारसंघातील, महादेवपुरा विधानसभा मतदार क्षेत्रात एक लाख दोनशे पन्नास मतांची चोरी झाल्याचा आरोप नुकताच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला होता.

बंगळूरु (मध्य) लोकसभा मतदारसंघातील इतर विधानसभा क्षेत्रांत काँग्रेसच्या उमेदवाराला आघाडी मिळाली होती, परंतु महादेवपुरा विधानसभा क्षेत्रात प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवाराला एक लाख चौदा हजार इतके प्रचंड मताधिक्य मिळाल्याने, इतर विधानसभा क्षेत्रांत आघाडीवर असूनही, काँग्रेसच्या उमेदवाराला बंगळूरु (मध्य) लोकसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

यावर आपले मत व्यक्त करताना, कर्नाटकचे सहकार मंत्री के. एन. राजन्ना यांनी सांगितले की लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान कर्नाटकात आमचे (काँग्रेसचे) सरकार सत्तेवर होते. त्यामुळे मतदार याद्यांकडे व्यवस्थित लक्ष देणे ही आमची जबाबदारी होती. मतदार याद्यांतील अनियमितता आमच्या डोळ्यांसमोर दिसत होती.आम्ही त्यावेळी त्याबाबत आक्षेप घ्यायला हवा होता पण आम्ही डोळे मिटून शांत राहिलो. आता आक्षेप नोंदवण्याऐवजी तेंव्हा आक्षेप नोंदवला असता तर बरे झाले असते.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मत चोरी बाबत निवडणुक आयोग आणि भाजपा यांच्यावर आरोप करत असताना आणि संपूर्ण देश दळवून काढत असताना, त्यांच्या पक्षाची सत्ता असलेल्या कर्नाटक राज्यातील एक मंत्री असा प्रकारचे वक्तव्य करून, राहुल गांधी यांना अडचणीत आणत असेल तर ती गोष्ट काँग्रेसचे नेतृत्व सहन करणे शक्यच नव्हते. काँग्रेस नेतृत्वाने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना असा आदेश दिला की राजन्ना यांची ताबडतोब मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी.

चिचारे, सिद्धरामय्या ! त्यांनी काँग्रेस नेतृत्वाला सांगून पाहिले की विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्याने, आता राजन्ना यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी केली तर विरोधी पक्षांच्या हाती आयतेच कोलीत मिळेल, परंतु काँग्रेस नेतृत्व आपल्या म्हणण्यावर ठाम राहिल्याने अखेर सिद्धरामय्या यांना नेतृत्वाचे ऐकावे लागले. कारण राजन्ना यांचा अपराध मोठा होता.त्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य करून राहुल गांधी यांना अडचणीत आणले होते.

अर्थात आपल्या पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रताप, राजन्ना यांनी पहिल्यांदाच केलेला नाही. राजन्ना हे वाल्मिकी समाजातून येतात. ते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या आदेशाने निरंकुशतेने जातात. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यातील संघर्षात, राजन्ना हे सिद्धरामय्या यांची उघडपणे बाजू घेतात. मध्यंतरी

त्यांनी जाहीर केले की सिद्धरामय्या हे पूर्ण दर्जाचे मुख्यमंत्रीपदी राहतील. मुख्यमंत्रीपदावरून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यात रस्सीखेच सुरू असताना, राजन्ना यांचे वरील वक्तव्य काँग्रेस नेतृत्वाला अडचणीत आणणारे होते.

काँग्रेसच्या धोरणानुसार, 'एक व्यक्ती एक पद' याला अनुसरून उपमुख्यमंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्षपद ही दोन पदे सांभाळण्याच्या डी के शिवकुमार यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेऊन ते दुसऱ्या व्यक्तीकडे सोपविण्यात यावे अशी मागणी मध्यंतरी राजन्ना यांनी केली होती.

खरे पाहता मुख्यमंत्रीपदावर दावा करणाऱ्या डी के शिवकुमार यांना खूप ठेवण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाने त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्षपद ही दोन पदे आपले धोरण बाजूला ठेवून, सोपवली होती.परंतु राजन्ना यांच्या वरील मागणीमुळे काँग्रेस नेतृत्वाची पंचाईत झाली होती.

डी के शिवकुमार यांची बाजू कमकुवत करण्यासाठी मध्यंतरी, राजन्ना यांनी अशी मागणी केली होती की, लिंगायत, अनुसूचित जाती आणि जमाती व अल्पसंख्य समाजातील एकेका व्यक्ती ला उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे. याचा अर्थ डी के

शिवकुमार यांच्या व्यतिरिक्त आणखी तिघांची उपमुख्यमंत्रीपदी वर्षी लावण्यात यावी.

सप्टेंबर नंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे भविष्य वर्तवून राजन्ना यांनी काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात खळबळ माजवली होती.राज्याच्या मुख्यमंत्री पदात बदल होण्याचे संकेत राजन्ना यांनी त्यावेळी दिले होते. काँग्रेस नेतृत्वाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना, तडकाफडकी राजन्ना यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याचे आदेश दिले.त्यांना राजीनामा देण्यासाठी पुरेसा वेळही दिला नाही. यावरून राजन्ना यांचा अपराध किती मोठा होता, याची कल्पना येते.

लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसतर्फे देशभर आंदोलन करण्यात येत आहे. मात्र काँग्रेस मधील अंतर्गत लोकशाहीचे काय, असा प्रश्न राजन्ना प्रकरणावरून उपस्थित होतो. खरे पाहता, काँग्रेस नेतृत्वाने राजन्ना यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी होती. ते चुकीचे बोलले असतील तर त्यांचे म्हणणे खोडून काढायला हवे होते. परंतु तसे न करता,त्यांची तडकाफडकी मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याचे आदेश काँग्रेस नेतृत्वाने, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दिले.

राजन्ना हे सिद्धरामय्या यांच्या अगदी निकटचे तर आहेतच शिवाय ते मासबेस असलेले नेते आहेत.लवकरच कर्नाटकात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. राजन्ना यांच्या हकालपट्टीमुळे त्यांच्या पक्षावर प्रभाव पडतो, काँग्रेसला फटका बसू शकतो, ही गोष्ट लक्षात घेता, काँग्रेस नेतृत्वाला, राजन्ना यांचे प्रकरण अतिशय काळजीपूर्वक हाताळावे लागेल. ■ ■



ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे आंदोलनासाठी ओळखले जातात. अशातच पुण्यात अण्णा हजारे यांचा फोटो असलेला एक बॅनर लावण्यात आला आहे. यावर आता तरी उठा अण्णा, मतांची चोरी झाली आहे, असा मजकूर लिहिलेला आहे. अण्णांना याद्वारे आंदोलन करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र या बॅनरवरून अण्णा हजारे पडकले आहेत. वयाच्या ९० व्या वर्षीही काम करावं का? असा प्रतिप्रश्न अण्णांनी केला आहे.

पुण्यातील या बॅनरबाबत अण्णा हजारे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना अण्णा म्हणाले की, आतापर्यंत मी भरपूर काम केले आहे. भ्रष्टाचार होऊ नये यासाठी आंदोलने केली आहेत. माझ्यामुळे या देशात दहा कायदे झाले. माहितीच्या अधिकाराचा कायदा माझ्यामुळे मिळाला. देशात मोठ्या प्रमाणात जागृती झाली. माहितीचा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदलीचा कायदा, लोकपाल, लोकायुक्त असे कायदे माझ्या प्रयत्नांमुळे अस्तित्वात आले आहेत.

पुढे बोलताना अण्णा म्हणाले की, आता माझ वय झालं आहे. मी ९० वर्षांचा झाल्यानंतरही काम करायचे आणि तुम्ही झोपून राहायचे? अशी जर कोणी अपेक्षा करत असेल तर ते चुकीचे आहे. माझ्याकडे बोट दाखविण्यापेक्षा मागच्या काळात मी जे केले ते आजच्या तरुणांनी करावे असं विधान अण्णा यांनी बॅनर लावणाऱ्यांना केलं आहे.

तरुणांनी आता जागं व्हायला हवं

तरुणांना सल्ला देताना अण्णा म्हणाले की, आजपर्यंत मी जे केलं, ते आता तरुणांनी करावं. त्याचं या देशाप्रती कर्तव्य आहे. कारण तेही या देशाचे नागरिक आहेत. फक्त बोट दाखवून हे करा, ते करा म्हणून चुकीचं आहे. यातून काहीही साध्य होणार नाही. तरुणांनी आता जागं व्हायला हवं असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अण्णा हजारे यांनी दिल्लीत २०१२ साली लोकपाल विधेयकासाठी आंदोलन केलं होतं. मात्र त्यानंतर ते आंदोलनांपासून दूर आहेत.

भारतीय घरांमध्ये लोक सकाळच्या नारल्यात किंवा संध्याकाळच्या चहासोबत शिळी चपाती आवजून खातात. ग्रामीण भागात शिळी चपाती अगदी आवडीने खाल्ली जाते. काही लोकांचा असा विश्वास आहे की शिळी चपाती खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. त्याच वेळी, काही लोक म्हणतात की शिळी चपाती प्रत्येकासाठी फायदेशीर नसते.

आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की शिळ्या चपातीच्या फायद्यांसोबतच त्याचे काही तोटे देखील आहेत. जसे की ती योग्य पद्धतीने न खाणे, किंवा बरेच दिवस शिळी चपाती खात राहणे किंवा चुकीच्या वेळी खाणे. म्हणून जर तुम्हीही शिळी चपाती खात असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे.

आहारतज्ज्ञ शिखा गुप्ता म्हणतात की, आयुर्वेद असो किंवा वैद्यकीय शास्त्र, दोन्हीही म्हणतात की अन्न नेहमीच ताजे खावे. जेव्हा तुम्ही अन्न शिजवून बाहेर ठेवता किंवा काही काळासाठी ठेवता तेव्हा ते शिळे होऊ लागते.

अशा परिस्थितीत हवेत असलेले बॅक्टेरिया, बुरशी



तुम्हीही खाता शिळी चपाती? फायदे आणि तोटे जाणून घ्या

अन्नाला दूषित करतात. चपातीच्या बाबतीतही असेच आहे. हवेत असलेले हे बॅक्टेरिया हळूहळू चपातीच्या आत जातात आणि जेव्हा तुम्ही शिळी चपाती खाता तेव्हा त्याचे फायदे कमी आणि नुकसान जास्त होते. पण १ ते २ दिवस शिळी चपाती खाल्ल्याने तुम्ही आजारी पडणार नाही. पण जर तुम्ही दररोज शिळी चपाती खात असाल तर मात्र याचा आरोग्यावर नक्कीच परिणाम करेल.

महाराणा प्रताप यांच्या ऐतिहासिक वास्तूंना ऊर्जितावस्था येणार

ही बातमी वाचून एक भारतीय नागरिक म्हणून खुप आनंद झाला. उदयपूर जिल्ह्यातील चावंड या गावात सम्राट महाराणा प्रताप यांची समाधी आहे.

स्वातंत्र्यापासून तर आजपर्यंत या समाधीचा जिर्णोद्धार वर्ष १९९७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते करण्यात आला.त्यानंतर आजपर्यंत सुमारे २८ वर्षे भारत वा राज्य सरकार कडून समाधीस्थळाची देखरेख व जतन करणे यावर काहीच खर्च करण्यात आला नाही.

सध्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या शासनाने प्रताप सर्किट अभियानांतर्गत महाराणा प्रताप यांच्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रथम २०० कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली असून पैकी २० कोटी रुपये चावंडांच्या समाधीस्थळासाठी करण्यासाठी आली आहे.चावंड यांच्या स्थानिक समिती समाधी संभाळण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराणा राज्य सरकार कोतुकास पात्र आहे.

उदयपूर जिल्ह्यातील राजसमंदद्वी जिल्ह्यातील कुंभलगड किल्ला हा महाराणा प्रताप यांचे जन्मस्थान आहे. कुंभलगड किल्ल्याची भिंत जगातील

वाचक लिहितात

लक्षच नाही. म्हणजे इस्लामिक वास्तूंच्या देखरेख व जतन वर रुपयांचा खर्च कोट्यवधी करण्यापेक्षाही महाराणा प्रतापांच्या वास्तूंचे जतन व देखरेख करून ते सुरिस्थितीत ठेवणे कमी महत्त्वाचे आहे का? हा प्रश्न एक भारतीय नागरिक म्हणून मला पडतो. देशातील किल्ले, गडकोट पूर्वीच्या शासकांची प्रतीके, राजवाडे हे या देशातील धरोहर आहे. पुढच्या पिढीला आपला दैर्घ्यमान इतिहास दाखवायचा असेल तर यांचे जतन करणे गरजेचे आहे.

परंतु याच गोष्टीकडे नेमके दुर्लक्ष केल्या जाते. सरकार बदलतात पण मानसिकता बदलत नाही. पण आता सुरुवात झाली आहे हेही नसे थाडके.

■ शशिकांत पाध्ये, वर्धा

अक्षीकायन

प्रा. अशोक सारडा मेहकर (९४२९३९४३९९)

सप्तर्षी परिक्रमा

मेहकर परिसरातील सप्तर्षीच्या स्थळाची आहे वेगळीच महती भेट देऊन तर पहा येईल तुम्हा अनुभूती...


अध्यात्मिक शक्तिकेी केंद्रे

आहे ही तपस्वींची तपोभूमी हजाराे भाविक करती परिक्रमा उर्जाशक्तिकी राहत नाही कमी..

दऱ्या खोऱ्यातील श्रावणी इश्ये नवनांची फेडती पाणणे शारांगधराची घेता भेट जीवनी राहत नाही काही उणे!



दिविस्टाईल एडिट बॉलीवूड फॅशनिस्टा अनन्या पांडे यांच्याकडून फॅशन अँड ग्लो अप अनुभव, फक्त एअरबीएनबीवर



नागपूर, १८ ऑगस्ट : बॉलीवूड फॅशन आयकॉन अनन्या पांडे एक खास, अद्वितीय फॅशन आणि ग्लो अप अनुभव अनन्याज स्टाईल एडिट, फक्त एअरबीएनबीवर आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. फॅशनप्रेमी, ग्लॅमरचा शोध घेणाऱ्या आणि अनन्याच्या चाहत्यांना त्यांच्या सिंगेचर स्टाईल विश्वात प्रवेश देण्यासाठी डिझाइन केलेला हा अनुभव जास्तीत जास्त चार पाहण्यांना उपलब्ध असेल. दिह्लीतील सर्वात आकर्षक एअरबीएनबीपैकी एक असलेल्या अनन्याच्या स्वप्नातील क्लोसेट आणि व्हॅनिटी स्पेसच्या स्वप्नातील आवृत्तीत राहण्याची संधी चाहत्यांना मिळेल. तिच्या वॉक-इन वॉर्डरोबपासून ते व्हॅनिटी इनोपयन्त ही जगजा पूर्णपणे धमाकें फॅशन प्लेग्राउंडमध्ये रूपांतरित झाली आहे. अनन्यासोबत तिची एक्सपर्ट ए-टीम यात सहभागी होईल. ती चाहत्यांना फायनल लुके-अप देईल. त्यांना तिच्या आवडत्या स्टायलिस्टकडून स्टाईल करून घेण्याची संधी मिळेल. तिच्या विश्वासू सौंदर्य टीमकडून ग्लॅमरस लुक मिळेल आणि आवडत्या फोटोग्राफरकडून फोटो काढले जातील. उत्तम ग्लो-अप, भलीमोटी फॅशन ऊर्जा आणि आपणच हिरो असल्याची भावना तुम्हाला उत्साहित करेल. जेन्हीची प्रेरणा असलेल्या अनन्या पांडेसोबत भारतात एअरबीएनबी ओरिजिनल्स आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ओरिजिनल्स ही जगातील सर्वात लोकप्रिय कलाकारांकडून आयोजित केलेली असाधारण अनुभवांची मालिका आहे आणि ती केवळ एअरबीएनबीसाठी डिझाइन केलेली आहे. अनन्याज स्टाईल एडिट हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. अनन्याची स्टाईल आणि बॉलिवूडप्रेमी देशातील तरुण प्रेक्षकांशी असलेले मजबूत कनेक्शन या सहकार्याला खरोखर खास बनवते. आम्हाला चाहत्यांना तिचे ग्लॅमरस जग जवळून अनुभवण्याची संधी देताना अभिमान वाटतो. त्यातून तिच्याशी जिहाळ्याचे, स्नेहमीय आणि अविस्मरणीय नाते तयार होईल, असे एअरबीएनबीचे भारत आणि आग्नेय आशियाचे राष्ट्रीय प्रमुख अमनप्रीत बजाज म्हणाले.

बिर्ला ओपस पेंट्सने दिले भारताचे पहिले-वहिले पेंट प्रॉमिस !

नागपूर, १८ ऑगस्ट: डेकोरिव्ह्हे पेंट्स क्षेत्राला मिळालेल्या लक्षणीय गतीचा फायदा घेत आदित्य बिर्ला समूहाच्या ग्रासिम इंडस्ट्रीजचा एक भाग असलेल्या बिर्ला ओपस पेंट्सने आज बिर्ला



उत्पादने असलेला एक खराबुरा विश्वास! ब्रँड म्हणून स्वतःला स्थापित करण्याचा बिर्ला ओपस पेंट्सचा उद्देश आहे.

सदर अभियानाबद्दल टिप्पणी करताना बिर्ला ओपस पेंट्सचे सीईओ

ओपस अशुरन्स या आपल्या नव्या अभियानाची सुरुवात केल्याची घोषणा केली. भारतीय पेंट उद्योगात अशा प्रकारची हमी पहिल्यांदाच दिली जात आहे. या उपक्रमातून बिर्ला ओपस पेंट्सचा आपल्या प्रगत उत्पादनांच्या गुणवत्तेवरील प्रगाढ विश्वास दिसून येतो, तसेच ग्राहकांना असामान्य समाधान देण्याची त्यांची वचनबद्धता देखील अस्पष्टित होते.

या जाहिरातीत या उत्पादनाचे ब्रँड आर्बसिडर विकी कोशल आणि रश्मिका मंधाना आपल्या मोहक रूपात दिसतात. बिर्ला ओपस पेंट्स सोबत त्यांचा यशस्वी सहयोग अद्याप सुरू आहे. या टीव्हीसी मध्ये रणवीर शर्मा, मुरली शर्मा, सीमा पाहवा आणि जावेद दिसतात हे कलाकार देखील वेगवेगळ्या जाहिरातीत दिसतात. या फिल्म्समध्ये विकी आणि रश्मिकाने वेगवेगळे लुक धारण करून या ब्रँडचे आश्वासन लोकपर्यंत पोहोचवले आहे तसेच डिझाईन आणि बांधकाम क्षेत्राच्या समुदायाला बिर्ला ओपस पेंट उत्पादने वापरण्याची शिफारस केल्याबद्दल सज्जशील व्यत्यय जाहिरात शैलीत धन्यवाद दिले आहेत. या अभियानाच्या माध्यमातून प्रगत

इती सी खुशी मालिकेचे शूटिंग करताना सुम्बुल तौकीर खानला आपली बहीण सानिया हिला आईच्या ममतेने सांभाळल्याची आठवण झाली



मुंबई, १८ ऑगस्ट : सोनी सबवर इती सी खुशी ही मालिका १८ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता सुरू होत आहे, त्याआधीच अन्विता दिवेकर या मालिकेच्या नायिकेने प्रेक्षकांमध्ये कुतूहल जागे केले आहे. ही भूमिका गुणी अभिनेत्री सुम्बुल तौकीर खानने साकारली

आहे. या मालिकेत जबाबदारीच्या भावनेने आपल्या कुटुंबासाठी संघर्ष करणाऱ्या अन्विता या एका करारी तरुणीची कहाणी सांगितली आहे. या मालिकेसाठी एका दृश्याचे शूटिंग करत असताना कधी काळी आपल्या प्रत्यक्ष जीवनात अन्विताच्या भावना अनुभवल्याचे सुम्बुलला आठवले. सुम्बुल सिंगल पॅरंटची मुलगी असल्याने आपली धाकटी बहीण सानिया हिच्यासाठी तिने आईचीच भूमिका बजावली आहे, सानियाला सतत मार्गदर्शन केले आहे. अलीकडे आपल्या लहान बहिणीला अन्विता गृहपाठात मदत करत असल्याचे दृश्य चित्रित करत असताना आपल्या सख्ख्या बहिणीशी असलेले असेच नाते तिला आठवले. ते दृश्य चित्रित करत असताना ती भूतकाळात जाऊन पोहोचली. तिला आठवले सानिया किती तिच्या मागे-मागे असायची, आणि सुम्बुलशिवाय तिचे पान हलयाचे नाही. लहान मूल जसे प्रत्येक गोष्टीत आपल्या आईची स्वीकृती घेत असते, तसेच सानियाचे सुम्बुलशी वागणे होते.

राशीभविष्य

मे़ष : आज सुख-सुविधांमध्ये अडथळे येतील. घरगुती जीवनात तुम्हाला तुमच्या जोडीदारापासून दूर जावे लागू शकते. वाोट अचानक वाढी बिघाड झाल्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. धार्मिक कार्यात रस वाढेल.

वृषभ : रोजीरोटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना नोकरीत त्यांच्या सहकाऱ्यांशी अधिक समन्वय निर्माण करावा लागेल. व्यवसाय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना व्यवसायात नफा मिळण्याचे संकेत मिळतील.

मिथुन : व्यवसाय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाचे योजनेचा विस्तार करावा लागेल. नियोजनबद्ध पद्धतीने कामाकडून यश मिळेल. सोबतच प्रकृतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

कर्क : आज कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा. तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी वरिष्ठ अधिकार्यांची प्रशंसा मिळवून देईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

सिंह : कामाच्या निमित्ताने प्रवास करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. अभ्यासात यश मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने नात्यात प्रेम वाढेल.

कन्या : कामाच्या ठिकाणी नोकरांच्या वाईट वागण्यामुळे मन्यात असंतोष निर्माण होईल. आयात-निर्यात क्षेत्रात काम करणाऱ्यांना फायदा होईल. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना संघर्ष करावा लागेल.

डेलाँइट इंडियाने साजरा केला पॅरालिम्पिक अभिमान जो सांगतो भारताचे भविष्य

मुंबई, १८ ऑगस्ट : मर्यादपलीकडे जाऊ बघण्याचे स्वप्न बघण्याचे धाडस करणाऱ्या आणि त्यांची क्षमता साकार करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींमुळे भारताचे भविष्य घडते. विविध प्रतिभासोबत जोडण्याची आपली वचनबद्धता डेलाँइट इंडियाने आज पुन्हा खरी ठरवली, ज्याचे उदाहरण म्हणजे १८ वर्षीय शीतल देवी, जी आहे जगातील पहिली महिला पॅा आर्चर जीला हात नाहीत आणि ती पॅारालिम्पीक मेडालिस्ट सुद्धा आहे. इतक्या अडचणीत असूनही, १५ व्या वर्षी धनुष्य उचलून, १ व्या वर्षी तिने जागतिक क्रमांक १ पटकावला आणि १७ व्या वर्षी पॅारालिम्पिक कॉम्प्युपदक मिळवले, शीतल सातत्याने अडथळे दूर करत आहे, मर्यादांवर पार करत आहे आणि ती एक स्वप्न बघण्याचे, चिकाटीने काम

करण्याचे आणि ते साकार करण्याचे प्रत्यक्ष उदाहरण बनली आहे.



तकद म्हणजे भारताचे नागरीक, मोठी स्वप्ने पाहण्याची, आव्हानांवर मात करण्याची आणि शक्यतांना यशात रूपांतरित करण्याची त्यांची क्षमता. येणाऱ्या संधीचे सोने केल्यास काय घडू शकते याचे जीवंत उदाहरण म्हणजे शीतल. डेलाँइट इंडियामध्ये, आमचे ध्येय केवळ भारताच्या प्रगतीचे साक्षीदार होणे नाही तर संधी निर्माण करत आहे, मर्यादांचे प्रोत्साहन आहे भारताच्या प्रतिभेला भरभराटीसाठी

योग्य मार्ग उपलब्ध करून देऊन

महानगरांच्या पलीकडे सक्रियपणे त्यांना सक्षम करणे हे आहे.

शीतल देवी म्हणाली, व्यासपीठापर्यंतचा प्रवास हा फक्त एका व्यक्तीचा नसतो, तर तो तुमच्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सवाच्या लो गोचे अनावरण

सोलापूर, १८ ऑगस्ट: सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे २७ सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन ते २ ऑक्टोबर या महात्मा गांधी जयंतीदरम्यान सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले असून या महत्वाकांक्षी महोत्सवाच्या लक्षवेधी लो गोचे अनावरण सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. सुभाष देशमुख आणि विविध क्षेत्रातील उपस्थित होते. आमदार आणि माजी वखोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा महोत्सव सोलापूरच्या सर्वांगीण विकासाची पायाभरणी करणार आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटनाचा सर्वांगीण विकास करणे आणि त्या माध्यमातून ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, निसर्ग व ग्रामीण पर्यटनाचा प्रचार व प्रसार करणे या उद्दिष्टाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची संकल्पना ५-पी मार्केटिंग ब्रॅंडिंग या तत्वावर आधारित असून प्लेसेस, पर्सनॅलिटीज, प्रॉडक्स्ट, स्पेसमेंट, पोल्युशन-फ्री एन्व्हायर्मॅन्ट या पाच महत्त्वपूर्ण पीभोवती त्याची विण आखली गेली आहे. प्लेसेस म्हणजेच जिल्ह्यातील धार्मिक, सांस्कृतिक, औद्योगिक व ग्रामीण पर्यटन स्थळे; पर्सनॅलिटीज म्हणजे सोलापुरातील कलाकार, संशोधक, आधुनिक शेतकरी, उद्योजक; प्रॉडक्स्ट म्हणजे स्थानिक खाद्यसंस्कृती, कृषी उत्पादन व औद्योगिक निर्मिती; चौथा पीम्हणजे प्लेसमेंटच्या माध्यमातून तरुणांसाठी जास्तीत जास्त रोजगारनिर्मिती आणि पोल्युशन-फ्री एन्व्हायर्मॅन्टच्या माध्यमातून वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धन! अशा या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक अशा संकल्पनेतून हा विकास साकारणाऱ्याचे स्वप्न आहे.

या संकल्पनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोंड भरून कौतुक केले. सोमवारी ते सोलापूर शहराच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्या हस्ते सोलापूर पर्यटन महोत्सवाच्या लो गोचे अनावरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, आ. सचिन कल्याणशेठ्ठी, आ. देवेंद्र कोटे, आ. समाधान आवाडे, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे व विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना - आता ७५ लाख लोकसंख्या असलेल्या चार जिल्ह्यांमध्ये विभागले गेले आहे - शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.

त्यांनी काळा पैसा, कचरोरीचा आणि भ्रष्टाचाराला राष्ट्रीय आज्ञा म्हटले. त्यांच्या मते, 'दरवर्षी देश कचरोरीच्या कारणांमुळे ८-९ लाख कोटी रुपये आणि

भ्रष्टाचाराच्या कारणांमुळे ६ लाख कोटी रुपये गमावतो. स्विस बँकांमध्ये जमा केलेला भारतीय काळा पैसा इतर सर्व देशांच्या एकूण देवींपेक्षा जास्त आहे. विद्यार्थी समुदायाने या वाईट गोष्टींवरुद्ध लढले पाहिजे.'

२०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी

शिक्षण ही गुरुकिल्ली आहे यावर डॉ. विश्वनाथन यांनी भर दिला. भारताचे दरडोई उत्पन्न सध्या २,९०० आहे, तर जपानचे ३५,००० आहे. उच्च शिक्षण मजबूत करून ही तफावत भरून काढता येईल. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांना शिक्षणावर अधिक पैसे खर्च करावे लागतील, असे ते म्हणाले.



आयबीएमने नवीन इंडिया क्लायंट एक्सपिरीयन्स सेंटर सुरू केले

यवतमाळ, १८ ऑगस्ट : आयबीएम (आयबीएम: एनवायएसई) ने मुंबईत आपले नवीन आयबीएम इंडिया क्लायंट एक्सपिरीयन्स सेंटर उघडल्याची घोषणा केली. या केंद्राचा उद्देश भारतीय कंपन्यांना एआय, हायब्रिड क्लाऊड आणि क्रांटम कम्प्युटिंग यांचा वापर करून व्यवसाय सुधारण्यात मदत करणे हा आहे. यासाठी आयबीएमने महाराष्ट्र सरकार सोबत एक लेटर ऑफ इन्टेन्ट (एलओआय) साइन केले आहे, ज्याद्वारे राज्याच्या क्रांटम उपक्रमांना समर्थन देण्याच्या संधी शोधल्या जातील. एलओआय मध्ये अशा क्षेत्रांचा समावेश आहे जिथे आयबीएम वचनबद्धतेला बळकट करते. महाराष्ट्र एलओआय मध्ये अशा क्षेत्रांचा समावेश आहे जिथे आयबीएम वचनबद्धतेला बळकट करते. महाराष्ट्र सरकारला त्यांचा स्वतःचा सक्षम आणि प्रगत क्रांटम इकोसिस्टम तयार करण्यास मदत करण्याची आमची इच्छा हे आमच्या वचनबद्धतेचे उदाहरण आहे. संदीप पटेल, मॅनेजिंग डायरेक्टर, आयबीएम इंडिया आणि या सेंटरचे उद्घाटन करताना महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, एआय, क्रांटम कॉम्प्युटिंग आणि सेमीकंडक्टरसंच्या मदतीने आम्ही विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारत निर्माण करत आहोत.हे तंत्रज्ञान सर्व क्षेत्रांमध्ये शाश्वतता आणि कार्यक्षमता

महाराष्ट्र सरकारच्या क्रांटम उपक्रमांना मदत करण्याची योजना आयबीएमने जाहीर

चंद्रपूर, १८ ऑगस्ट : आयबीएम (आयबीएम: एनवायएसई) ने मुंबईत आपले नवीन आयबीएम इंडिया क्लायंट एक्सपिरीयन्स सेंटर उघडल्याची घोषणा केली. या केंद्राचा उद्देश भारतीय कंपन्यांना एआय, हायब्रिड क्लाऊड आणि क्रांटम कम्प्युटिंग यांचा वापर करून व्यवसाय सुधारण्यात मदत करणे हा आहे. यासाठी आयबीएमने महाराष्ट्र सरकार सोबत एक लेटर ऑफ इन्टेन्ट (एलओआय) साइन केले आहे, ज्याद्वारे राज्याच्या क्रांटम उपक्रमांना समर्थन देण्याच्या संधी शोधल्या जातील. एलओआय मध्ये अशा क्षेत्रांचा समावेश आहे जिथे आयबीएम राज्याला माहिती, कौशल्य आणि अनुभव देऊ शकते, जे राज्याला आपला क्रांटम उपक्रम तयार करण्यास मदत करतील, तसेच वर्कशॉप्स आणि कौशल्य विकास कार्यक्रमांद्वारे राज्याच्या क्रांटम इकोसिस्टमच्या विकासात योगदान देतील. या सेंटरचे उद्घाटन करताना महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, एआय, क्रांटम कॉम्प्युटिंग आणि सेमीकंडक्टरसंच्या मदतीने आम्ही विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारत निर्माण करत आहोत.हे तंत्रज्ञान सर्व क्षेत्रांमध्ये शाश्वतता आणि कार्यक्षमता वाढवू शकते, वाढ आणि प्राप्तीसाठी नवीन संधी निर्माण करू शकते. आयबीएमसोबतच्या आमच्या सहकार्याद्वारे, आम्ही क्रांटम इनोव्हेशनचा वापर जीवन परिवर्तनासाठी करू, त्याच वेळी त्याचे फायदे लोकशाहीकृत करण्यासाठी आणि राज्यातील प्रत्येक नागरिकासाठी ते उपलब्ध करून देण्यासाठी कुशल प्रतिभा समूह तयार करू.संदीप पटेल, मॅनेजिंग डायरेक्टर, आयबीएम इंडिया आणि साऊथ एशिया म्हणाले, देशाच्या राष्ट्रीय क्रांटम मिशन आणि विकसित भारतच्या उद्दिष्टानुसार, राज्यात क्रांटम कम्प्युटिंग कौशल्ये वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा आयबीएमला आनंद आहे.

शब्दकोडे क्रमांक २१९५

१	२	३	४	५	६	७	८		
९							१०		
			११		१३			१५	
१६				१७		१८			१९
		२१		२२		२३		२५	
२६	२७			२८			२९	३०	३१
३६		३७		३८		३९		४०	४१
४३			४४		४५		४६		४७
		४८		४९			५०		५१
५२	५३		५४		५५			५६	
	५७	५८			५९	६०		६१	६२
६५				६६		६७		६८	
		६९			७०		७१		७२
७३			७४					७५	

आडवे शब्द :-

१) भांडण वादविषयाचे कृत्य
६) भावनाशून्य, निष्ठूर
९) सांभाल, रक्षण
१०) गाडीचे छत
११) सहाय्य,
१२) तोंडी वचन किंवा करार
१५) ट, दिमाख
१६) गाण्याची कला
१८) रसवान
१९) सततचे नामस्मरण
२१) हावरा देणारी (बातमी)
२६) वृष्णा
२८) विश्रांती
२९) जनरल नॉलेज

३२) सोन्याची नाजूक सांखळी
३४) सत्ता
३६) बेकायदेशीर
३८) घडू
३९) कोर्ट
४१) देव
४३) उत्तराधिकारी
४५) फुलातील सुगंधी द्रव
४६) डोंगर, किष्ठा
४७) गव्हाचे कणीदार पीठ
४८) लबाडीचा हेतू
४९) शिश्क
५०) पावसाची झड
५१) वातकारक, फोपशा
५२) छाती

५४) नेत्र
५५) जबाबदारी
५६) आपला नसलेला, परकीय
५७) मामा
५९) छोटी बैलगाडी
६१) प्रजा
६३) डींग
६५) प्रस्थान
६८) मृत्यू नसलेला
६९) ब्रह्मदेवाचे एक नाव
७१) चलनचलन
७३) फसणे
७४) मार्गक्रमण
७५) कलावंत

उभे शब्द :-

१) आत्तापर्यंत
२) गाणे
३) सर्वस्व
४) निकट,
५) सरोवर
६) सारख्या वजनाचे
७) विविध
८) नृत्यकलेचे दैवत
१३) चाक
१४) जेमतेम
१७) मलई
२०) वारा
२२) करार, भिस्त
२३) पाठ्यपुस्तकातील गीत
२४) पोलीस
२५) जंगली
२७) अत्यंत तीव्र व फार जुने वैर
३०) मृदा
३१) आळंदी-देहूचे संत
३३) केसांची बट
३५) एक द्विदल धान्य
३६) अवाजवी
३७) मनाने घेतलेली भीती
३९) अत्तराचा फाया ठेवण्याचे पात्र

४०) एक बिनावासाचे पांढरे फूल
४२) कणीदार (तूप)
४४) वणवा
४५) शेवट, नाश
४९) सन्माननीय, वेतन न घेता काम करणारा
५०) ताबडतोब, लागलीच
५१) धाव, प्रहार
५३) माफी मागणारा
५६) अब्रू, सामजातील वट
५८) एकतार वाद्य
६०) झकास
६२) जावळा
६४) सत्ता
चालविणाऱ्यांचा समूह
६६) चणचण, उणीव
६७) मनाला टोचणार दुःख
६८) निराधार स्त्री
७०) अभिनेता
७१) कट, त्रास
७२) खार

(उत्तर उच्चार्या अंकात)

मागील शब्दकोड्याचे उत्तर

व	दे	मा	त	र	म	बा	ई	सं	पा	द	की	य
द	की	र	म	त	र	सं	पा	द	की	य		
न	र	म	दे	मा	र	मी	न	के	त	न	अ	धं
पा	व	ज	मा	ख	स	त	क	स	म			
व	दा	व	पु	ग	त	न	क	वा	पा	ल	ट	
ह्वा	न	म	ग	व	छ	स	प	फ	ट	क		
झ	क	र	ता	के	न	स	झ	ग	ह	र		
अ	न	र	मा	ई	व	ग	स	वा	स	वा	स	
म	स	ज	ज	द	ते	झा	स्त	न	वा	ई	द	
त्त	ज	न	अ	ज	क	आ	पु	ल	की	त	मी	
ल	य	व	ग	व	स	न	स्त	त	र	म		
ज	स	मी	र	दा	र	र	वा	डा	वा	दे		
घ	म	र	व	स	र	स	री	त	र	वा	म	
घ	न	ह	ती	ना	व	त		वे	ड	र		

माखला-चिटांमदेव घाट रस्ता झाला खस्ता !



आदिवासी बांधवांची जीवधेणी कसरत
ग्रामस्थांकडून तातडीने दुरुस्तीची मागणी
महासागर प्रतिनिधी चुरणी,(दि.18) - चिखलदरा तालुक्यातील माखला ते चिटांमदेव घाट वळण रस्ता खस्ता स्वरूपाचा झाला आहे.

रस्त्याच्या एक मोठा भाग दरीत खचल्याने मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. नवलगाव, बिच्छुखेडा व परिसरातील आदिवासी बांधवांना या मार्गाचा वापर करतात. रस्त्याच्या कडेला पडलेल्या भगदाडामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

सविधान वाचवा, हुकूमशाही हाकला !

चांदूर रेल्वेत काँग्रेसचा मशाल मोर्चा

महासागर प्रतिनिधी चांदूर रेल्वे(दि.18) - देशभरातील मतमोजणीत होत असलेल्या गडबडी, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि सत्ताधार्यांकडून संविधानाचा अपमान याविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली चांदूर रेल्वेत भाव्य मशाल मोर्चा काढण्यात आला.

काँग्रेस कार्यालयापासून मशाली घेऊन हजारी कार्यकर्ते, युवक व महिलांनी मोर्चाला सुरुवात केली. 'संविधान वाचवा, हुकूमशाही हाकला!', 'वोट चोर सरकार हाय हाय!', 'इलेक्शन कमिशन जागे व्हा!' अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. मोर्चात तालुका व शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयूआय तसेच सामाजिक संघटनांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. मशालीचा लालभडक प्रकाश हा संविधान बचावाचा ज्वालामुखी ठरला.



मतांचा अपमान करणाऱ्यांना जनता जागा दाखवेल-जगताप
बाळासाहेब ठाकरे चौकात झालेल्या सभेत माजी आमदार जगताप म्हणाले 'जनतेच्या मताचा अपमान करणाऱ्यांना जनता रस्त्यावरून उठवेल. मतदान यंत्रांची तपासणी, पारदर्शक मतमोजणी हा आमचा घटनात्मक हक्क आहे. हा हक्क हिरावला तर देशाच्या प्रत्येक गल्लीत मशाल पेटेल आणि प्रत्येक नागरिक संविधान रक्षणाचा सैनिक बनेल.' मोर्चाला नागरिकांचा मोठा पाठिंबा लाभला. शहर घोषणांनी दणाणले आणि वातावरण संविधान बचावाच्या निर्धाराने प्रज्वलित झाले.

या वेळी अमोल होले, गणेश आरेकर, गोविंदराव देशमुख, प्रभाकर वाघ, श्रीनिवास सूर्यवंशी, शिंदू सूर्यवंशी, प्रवीण घुईखेकर, अशोकराव चौधरी, रावसाहेब शेळके, सुभाष जालान, अतुल

बाळासाहेब सोलव भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी

कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

महासागर प्रतिनिधी वरुड,(दि.18) - भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी श्रीधर उर्फ बाळासाहेब सोलव यांची निवड झाल्याबाबत तालुक्यात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या निवडीचे कार्यकर्त्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्व स्तरांत स्वागत होत आहे. श्रीधर सोलव हे मागील तीन दशके राजकारणात सक्रिय असून, त्यांनी बेनोडा शहीद जिल्हा परिषद सकलचे सदस्य म्हणून कार्य करतांना पाणीपुरवठा, रस्ते विकास, शिक्षण व शेतकरी प्रश्नांवर



उल्लेखनीय कामगिरी केली आहे. काँग्रेसमधून राजकीय कारकीर्द सुरू झाल्यानंतर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांना लोकप्रियता मिळाली होती. मात्र स्थानिक नेतृत्वाकडून मिळालेल्या दुय्यम वागणुकीमुळे त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला. सन 2019 मध्ये तत्कालीन कृषीमंत्री डॉ. अनिल बोडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि

तेव्हापासून पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्यरत आहेत.त्यांच्या प्रामाणिकपणाला, सातत्यपूर्ण कार्यशैलीला व जनसंपर्क क्षमतेला दाद देत भाजपने त्यांना जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्त केले आहे.

सोलव हे सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय असून शेतकरी कल्याण, शिक्षण प्रसार व युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देत आले आहेत. पक्ष मजबूत करणे आणि जनतेच्या समस्या सोडविणे हीच माझी प्राधान्यक्रमी दिशा असेल, असे त्यांनी निवडीनंतर स्पष्ट केले. त्यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून, भाजपला जिल्ह्यात बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

लाडक्या बहिणींनी हिरावला आनंदाचा शिधा !

सण-उत्सवाच्या आनंदावर विरजण

नितीन दुबंडे पथोट,(दि.18) - राज्य शासनाची लोकप्रिय ठरलेली 'आनंदाचा शिधा' योजना यंदा बंद करण्यात आली आहे. 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' या योजनेमुळे शासकीय तिजोरीवर आलेल्या वाढीव आर्थिक भाराचा फटका या योजनेला बसल्याची चर्चा असून, गणेशोत्सवासह सण-उत्सवांच्या आनंदावर विरजण पडणार आहे. सन 2022 मध्ये महायुती



सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या राजकीय गुरू आनंद दिक्षे यांच्या नावाने 'आनंदाचा शिधा' योजना सुरू केली होती. या माध्यमातून गणेशोत्सव, दिवाळी, डॉ. बाबासाहेब

आंबेडकर जयंती, रामनवमी आदी सणांमध्ये

रेशनकार्डधारकांना केवळ शंभर रुपयांत एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चणा डाळ व एक लिटर पामतेल दिले जात होते. राज्यातील

योजना बंद झाल्याने नाराजी

'लाडकी बहीण' योजनेसाठी शासनाने मोठ्या प्रमाणात तरतूद केली असून, त्यामुळे इतर अनेक योजना थांबवाच्या लागत असल्याचे बोलले जात आहे. सरकारच्या तिजोरीवर पडलेला आर्थिक ताण 'आनंदाचा शिधा' योजनेवर गंदात ठरला आहे. गरीब कुटुंबांचा सण गोड करणारी योजना अचानक बंद झाल्याने रेशनकार्डधारकांमध्ये नाराजी पसरली आहे. अनेकांनी याबाबत शासनाने पर्यायी उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.

तब्बल 1 कोटी 63 लाख लोकांना या योजनेचा लाभ मिळत होता. सणासुदीच्या काळात गरीब व अल्पभूधारक कुटुंबांसाठी ही योजना आनंददायी ठरत होती. थोड्याच काळात 'आनंदाचा शिधा' जनतेच्या पसंतीस उतरला.

मात्र, नव्या सरकारने पहिल्याच अर्थसंकल्पात या योजनेला बवाल दिली आहे. यामागील नेमके कारण समोर आलेले नसले तरी 'लाडकी बहीण' योजनेचा परिणाम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जयंतीनिमित्त भव्य पालखी सोहळा

भजन-कीर्तनाच्या गजरात मिरवणुकीचे पंचायत समिती तर्फे आयोजन



महासागर प्रतिनिधी चांदूर रेल्वे,(दि.18) - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या शतकोत्तर जयंतीनिमित्त पंचायत समिती, चांदूर रेल्वे यांच्या वतीने भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सोहळ्याची सुरुवात गटविकास अधिकारी संजय खारकर यांच्या हस्ते पालखी पूजन करून पंचायत समिती कार्यालयातून झाली. त्यानंतर भजन, कीर्तन आणि टाळ-मुदगाच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मोठ्या उत्साहात मिरवणुकीस निघाली. पालखी मिरवणुकीचा अखेरचा

टप्पा जिल्हा परिषद हायस्कूल, चांदूर रेल्वे येथे पार पडला. या सोहळ्यात विविध गावांतील महिला व पुरुष भजनी मंडळांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. 'ज्ञानोदा-तुकाराम' या घोषणांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. कार्यक्रमात पशुसंवर्धन अधिकारी मोरे, पंचायत विस्तार अधिकारी सुरेश चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी रविंद्र दिवान, अधीक्षक गजेन्द्र पाटील, प्राचार्य देशमुख, विस्तार अधिकारी माधवी शेंडे, मंगेश देशमुख, मंगेश बुरगे, किशोर जगताप, आरोप्य विस्तार अधिकारी विमल मारबदे,

ग्रामीण अमरावती गुन्हेगारीच्या विळख्यात



वाळू, गुटखा आणि मादक पदार्थांचा व्यापार
त्याचबरोबर, जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन, गुटखा व मादक पदार्थांचा व्यापार उघडपणे सुरू आहे. हे सर्व स्थानिक संरक्षणाशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर होऊच शकत नाही, असे लोकांचे म्हणणे आहे. वाळूने भरलेले ट्रक रस्त्यावरून खुलेआम फिरतात, पण त्यांना रोखणारे कोणीच नाही. त्यामुळे प्रशासन या सगळ्या कारभाराला संमती देत आहे का, असा प्रश्न निर्माण होतो.

मोहिम राबविणे गरजेचे
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करणे अत्यावश्यक झाले आहे. विशेष मोहीम राबवून गुन्हेगारांवर नियंत्रण आणणे, निष्क्रिय अधिकार्यांवर कारवाई करणे आणि नागरिकांचा विश्वास पुन्हा निर्माण करणे ङ्क हीच काळाची गरज आहे. अन्याय ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.

पोलिस प्रशासनाकडून डोळेझाक होत असल्याचा आरोप

गुन्हे शाखा अपुरी

अलीकडे अमरावती जिल्ह्यात अनेक नवीन ठाणेदारांची नेमणूक करण्यात आली असली तरी त्यांच्याकडून ठोस कारवाई होत नसल्याने गुन्हेगार अधिक मोकाट सुटले आहेत. काही ठाणेदार केवळ कार्यालयीन कामकाजात गुंतले असून, गुन्हेगारांनी त्यांच्यावर दबदबा निर्माण केला आहे का, असा संशय व्यक्त होत आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून अधूनमधून कारवाया होतात, पण त्या अपुर्या ठरत आहेत. जिल्ह्यात नव्याने उभारलेल्या पोलिस ठाण्यांच्या इमारती भव्यदिव्य दिसत असल्या तरी त्या प्रत्यक्षात 'पांढरे हत्ती' ठरत आहेत कारण कार्यवाही मात्र नागण्य आहे.

नागरिकांकडून होत आहे. अवैधरित्या जनावरे वाहून नेणारे ट्रक, तसेच खुलेआम सुरू असलेली कत्तलखाने यावर नियंत्रण न आल्याने लोकांमध्ये संताप आहे.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

महासागर प्रतिनिधी वरुड,(दि.18) - भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी श्रीधर उर्फ बाळासाहेब सोलव यांची निवड झाल्याबाबत तालुक्यात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या निवडीचे कार्यकर्त्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्व स्तरांत स्वागत होत आहे. श्रीधर सोलव हे मागील तीन दशके राजकारणात सक्रिय असून, त्यांनी बेनोडा शहीद जिल्हा परिषद सकलचे सदस्य म्हणून कार्य करतांना पाणीपुरवठा, रस्ते विकास, शिक्षण व शेतकरी प्रश्नांवर



उल्लेखनीय कामगिरी केली आहे. काँग्रेसमधून राजकीय कारकीर्द सुरू झाल्यानंतर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांना लोकप्रियता मिळाली होती. मात्र स्थानिक नेतृत्वाकडून मिळालेल्या दुय्यम वागणुकीमुळे त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला. सन 2019 मध्ये तत्कालीन कृषीमंत्री डॉ. अनिल बोडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि

तेव्हापासून पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्यरत आहेत.त्यांच्या प्रामाणिकपणाला, सातत्यपूर्ण कार्यशैलीला व जनसंपर्क क्षमतेला दाद देत भाजपने त्यांना जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्त केले आहे.

सोलव हे सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय असून शेतकरी कल्याण, शिक्षण प्रसार व युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देत आले आहेत. पक्ष मजबूत करणे आणि जनतेच्या समस्या सोडविणे हीच माझी प्राधान्यक्रमी दिशा असेल, असे त्यांनी निवडीनंतर स्पष्ट केले. त्यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून, भाजपला जिल्ह्यात बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

लाडक्या बहिणींनी हिरावला आनंदाचा शिधा !

सण-उत्सवाच्या आनंदावर विरजण

नितीन दुबंडे पथोट,(दि.18) - राज्य शासनाची लोकप्रिय ठरलेली 'आनंदाचा शिधा' योजना यंदा बंद करण्यात आली आहे. 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' या योजनेमुळे शासकीय तिजोरीवर आलेल्या वाढीव आर्थिक भाराचा फटका या योजनेला बसल्याची चर्चा असून, गणेशोत्सवासह सण-उत्सवांच्या आनंदावर विरजण पडणार आहे. सन 2022 मध्ये महायुती



सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या राजकीय गुरू आनंद दिक्षे यांच्या नावाने 'आनंदाचा शिधा' योजना सुरू केली होती. या माध्यमातून गणेशोत्सव, दिवाळी, डॉ. बाबासाहेब

योजना बंद झाल्याने नाराजी

'लाडकी बहीण' योजनेसाठी शासनाने मोठ्या प्रमाणात तरतूद केली असून, त्यामुळे इतर अनेक योजना थांबवाच्या लागत असल्याचे बोलले जात आहे. सरकारच्या तिजोरीवर पडलेला आर्थिक ताण 'आनंदाचा शिधा' योजनेवर गंदात ठरला आहे. गरीब कुटुंबांचा सण गोड करणारी योजना अचानक बंद झाल्याने रेशनकार्डधारकांमध्ये नाराजी पसरली आहे. अनेकांनी याबाबत शासनाने पर्यायी उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.

तब्बल 1 कोटी 63 लाख लोकांना या योजनेचा लाभ मिळत होता. सणासुदीच्या काळात गरीब व अल्पभूधारक कुटुंबांसाठी ही योजना आनंददायी ठरत होती. थोड्याच काळात 'आनंदाचा शिधा' जनतेच्या पसंतीस उतरला.

मात्र, नव्या सरकारने पहिल्याच अर्थसंकल्पात या योजनेला बवाल दिली आहे. यामागील नेमके कारण समोर आलेले नसले तरी 'लाडकी बहीण' योजनेचा परिणाम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पहाटे घरफोडी; लॅपटॉप व मोबाईल लंपास राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन घटना

महासागर प्रतिनिधी अमरावती, (दि. 18) - राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी तडके घरफोडी करून मोबाईल व लॅपटॉप लंपास केल्याच्या दोन घटना घडल्या. सामरा नगर व गोपाल नगर मार्गावरील या चोरट्यांच्या धाडीत एकूण तीन मोबाईल व दोन लॅपटॉप असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. या दोन्ही प्रकरणी राजापेठ पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.

पुण्यातील व्हेक्सवर्गन कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत महिला आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी सामरा नगर येथील साई दर्शन अपार्टमेंटमध्ये आली होती. 15 ऑगस्ट रोजी तिने आपला बॅग ठेवून कामात गुंतली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मोबाईल व लॅपटॉप दोन्ही गायब असल्याचे तिच्या लक्षात आले. मोबाईलवर काल केल्यावर रिंग जात होती, मात्र कोणी उचलत नव्हते. अज्ञात आरोपीने चोरी केलेल्या या

गोपाल नगरातील तरुणांच्या रूमवरही हात साफ


15 ऑगस्टच्या रात्री गोपाल नगर मार्गावरील स्कूल ऑफ स्कॉलर्सजवळ भाड्याने राहणारा हर्षल विनोदराव तायडे (21) आपल्या मित्रासोबत खोलीत झोपला होता. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर लॅपटॉप व दोन मोबाईल गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार तक्रार राजापेठ पोलिसांत नोंदविण्यात आली आहे. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये एक चोरटा कैद झाल्याचे समजते. पोलिस त्याचा शोध घेत असून तपास सुरू आहे.

लॅपटॉप व मोबाईलची किंमत सुमारे 1 लाख 55 हजार रुपये इतकी आहे. संबंधित महिलेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.



...आणि इंटरनेटचं व्यसन सुटलं

सध्याच्या इंटरनेटच्या जगात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच स्मार्टफोनचं व्यसन लागलं आहे. बरीच मुलं स्मार्टफोन हातात घेऊन तासनतास गेम खेळत बसतात. सोशल मीडियावर पडिक असतात. ही मुलं मैदानी खेळ खेळत नाहीत, वाचन नाहीत, अभ्यासातही मागे पडतात. मग अशा मुलांना या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी पालक निरनिराळ्या कल्पना लढवतात. कॅनडामधल्या कॅलंगरीमध्ये राहणाऱ्या जेमी क्लार्क यांनीही आपल्या मुलाचं स्मार्टफोनचं व्यसन सोडवण्यासाठी अजब युक्ती लढवली. त्यांचा १८ वर्षाचा मुलगा खोबे सतत फोनमध्ये डोकं खुपसून बसायचा. मग जेमी यांनी त्याला मॅंगोलियातल्या दुर्गम परिसरात नेलं. तिथे इंटरनेटच काय, वाहतुकीचीही



स्मशानभूमीमध्ये क्यूआर कोड

स्मशानभूमीचे नाव ऐकताच बहुतेक लोकांच्या मनात शांता आणि भूतकाळातील आठवणी येतात. पण कल्पना करा, की कबरीवरचा एक छोटासा क्यूआर कोड तुमच्या डोळ्यांसमोर एखाद्याच्या संपूर्ण आयुष्याची कहाणी उलगडतो का? केरळमधील एका स्मशानभूमीत असेच काहीसे घडले आहे. एका स्मशानभूमीतील कबरींना क्यूआर कोड जोडलेले आहेत, जे कोणीही स्कॅन करून मृताची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकते. क्यूआर कोड स्कॅन होताच मृताची माहिती मिळते. क्यूआर कोड स्कॅन करताच फोनमध्ये एक वेबसाइट उघडते. या वेबसाइटमध्ये त्या कबरीत पुरलेल्या व्यक्तीची संपूर्ण माहिती आहे. फक्त नाव किंवा वयच नाही, तर त्याची संपूर्ण जीवनकथा. त्याने कोणते काम केले, त्याच्या कुटुंबातील सदस्य कोण आहेत, त्याचे जुने फोटो आणि त्याच्या आठवणी आणि जीवनातील खास क्षण हे सर्व एकाच ठिकाणी दिसतात. त्या वेबसाइटवर 'आठवणी', 'कुटुंब', 'जीवनकथा' आणि 'टाइमलाइन' असे अनेक टॅब आहेत. त्यातून लोक त्या व्यक्तीबद्दल अधिक

कर्जफेड न केल्याने कर्जदाराची बायको जप्त!

कर्ज घेताना तारण म्हणून बँकेकडे काही वस्तू तारण ठेवावी लागते. कर्जाची परतफेड करू शकले नाहीत, तर बँक तारण म्हणून ठेवलेली गोष्टच जप्त करते, मग ते घर असू शकते किंवा सोने अथवा कार, दुचाकी वगैरे वगैरे; पण बँकवाल्यांनी एखाद्या जिवंत व्यक्तीवर, तेही एखाद्या महिलेवरच जमी आणून तिला सोबत नेल्याचा विचित्र प्रकार झाशीमध्ये घडला असून, बँक अधिकाऱ्यांच्या या गुंडगिरीविरोधात संतात व्यक्त करण्यात आला. उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये खासगी बँकेने कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या. कर्जाचा हप्ता न भरल्यामुळे, एका खासगी मायक्रो फायनान्स बँकेने एका महिलेला पाच तास ओलीस ठेवले. हप्ता दे आणि बायकोला ने, असे तिच्या पतीला सांगण्यात आले. हे प्रकरण बमहरोली गावातील आझाद नगर परिसरातील एका खासगी गेट कर्ज देणाऱ्या बँकेशी संबंधित आहे. पूंछ येथील बाबाई रोड येथील रहिवासी रवींद्र वर्मा यांच्या पत्नी पूजा वर्मा यांना जबरदस्तीने बँकेत बसवण्यात आलं, असा आरोप आहे. पैसे द्या, तसेच तुम्हाला तुमची पत्नी मिळेल असे उत्तर त्या महिलेच्या पतीला देण्यात आले. ते ऐकून तो हबकला. रवींद्रने तिथे खूप विनवणी केली; पण बँक कर्मचाऱ्यांनी जराही दया दाखवली नाही. शेवटी, हताश होऊन रवींद्रने १११ नंबरवर फोन केला. पोलिस येताच बँक कर्मचाऱ्यांचे

वाहतुकीचे नियम सांगण्यासाठी गाण्यांचा आधार

शहरांमध्ये वाहतूक व्यवस्था सांभाळणारे अनेक वाहतूक पोलिस लोकांना नियम मोडले, तर सौम्यपणे समजावून सांगतात, तर काही जण कडकपणे वागतात; परंतु एका वाहतूक पोलिसाची शैली वेगळी आहे. गर्दीच्या चौकात गाणे गाऊन हा पोलिस लोकांना वाहतुकीचे नियम समजावून सांगत आहे. हेल्मेट, सीट बेल्ट आणि वाहतूक नियमांबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी तो एक गाणे गातो आहे. त्याचा आवाज, शैली आणि संदेश देण्याची पद्धत इतकी प्रभावी आहे, की लोक तिथेच थांबून त्याचे ऐकतात. या पोलिसाच्या शैलीचे अनेक लोक कौतुक करत आहेत. स्त्रियांवर चालण्यासाठी वाहतुकीचे नियम बनवले गेले आहेत. वाहतूक पोलिसांचे कर्मचारी त्यांना त्यांचे पालन करायला लावण्यासाठी तैनात असतात. कधीकधी हे वाहतूक पोलिस कर्मचारी लोकांना बोलून समजावून सांगतात, तर कधीकधी त्यांना चालान देऊन धडा शिकवतात; पण आजकाल एका वाहतूक पोलिसाचे



गाण्यात समजावून सांगणे समाज माध्यमावर चांगलेच व्हायरल झाले आहे. वाहतूक पोलिस गाणे गाऊन लोकांना वाहतूक नियम सांगत आहे. त्यात गाण्याचे सूर 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'मेहंदी लगा के रखना' या प्रसिद्ध गाण्यावरून घेतले आहेत. पोलिस कर्मचारी 'फोटो तुम्हारी लेंगे', चलन कटा देंगे असे गाताना दिसत आहे. त्यावर अनेक लोक प्रतिक्रियाही देत आहेत.



इवलेसे देश

आपला देश आकाराने खूप मोठा आहे. या जगात १९५ देश आहेत. काही देशांचा आकार खूप मोठा आहे तर काही देश आकाराने खूपच लहान आहेत. या देशांची नावंही आपल्याला माहीत नसतील. अशाच काही देशांची ओळख कुतुहलजनक आहे. भूमध्य समुद्रात माल्टा नावाचा देश आहे. हा देश सात बेटांचा समूह आहे. या देशांचे क्षेत्रफळ फक्त ३१६ चौरस किलोमीटर आहे. या

देशाची लोकसंख्या फक्त साडेचार लाख इतकी आहे. १९६४ मध्ये माल्टा स्वतंत्र झाला. या देशावर बऱ्याच राष्ट्रांनी राज्य केलं. हिंदी महासागरातला मालदीवही जगातल्या काही छोट्या देशांपैकी एक आहे. लोकसंख्या आणि क्षेत्रफळाचा विचार केला तर मालदीव हा आशिया खंडातला सर्वात लहान देश आहे. २९८ चौरस किलोमीटर परिसरात पसरलेल्या या देशाची लोकसंख्या साडेचार लाखांच्या आसपास आहे. मालदीवला १९६६ मध्ये स्वातंत्र्य मिळालं. इथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. कॅरेबियन समुद्रात सेंट किट्स आणि नेविस हे दोन देश आहेत. ही दोन सुंदर अशी बेटं आहेत. त्यांचा शोध ख्रिस्तोफर कोलंबसने लावला होता. सेंट किट्स १६८ चौरस किलोमीटर तर नेविस १३ किलोमीटर परिसरात पसरला आहे. पॅसिफिक महासागरात मार्शल हा बेटांचा समूह आहे. हा सुद्धा एक देश आहे. इथे १०० पेक्षा अधिक बेटं आहेत. या देशांचे संविधान आणि झेंडाही आहे. अमेरिकन डॉलर हे इथलं चलन आहे.

उमललेलं फूल खूप सुंदर दिसतं. शास्त्रज्ञांना जगातलं सर्वात मोठ्या आकाराचं उमललेलं फूल सापडलं आहे. इंडोनेशियातल्या पश्चिम सुमात्रा बेटांवरच्या जंगलांमध्ये हे फूल सापडलं आहे. हे फूल खूपच अनोखं आणि सुंदर आहे. हे महाकाय फूल बघून शास्त्रज्ञही चाट पडले. हे फूल चार चौरस फूट परिसरात पसरलं आहे. या फुलाला रेफलिस्विया

अबब... केवढं मोठं हे फूल!



म्हटलं जातं. २०१७ मध्ये याच जंगलात तीन फूट लांबीचं आणि बारा किलो वजनाचं याच जातीचं फूल सापडलं होतं. ते त्यावेळचं सर्वात मोठं उमललेलं फूल होतं. मात्र आता या फुलाचा विक्रम मोडीत निघाला आहे. रेफलिस्विया हे परजीवी फूल असून यातून सुगंध नाही तर दुर्गंध येतो. या फुलाची रचना सूर्यफुलासारखी असते. मात्र त्याचा रंग केशरी, आकाशी किंवा पांढरा असतो. हे फूल वर्षातले काही महिने उमलतं. ऑक्टोबरमध्ये हे फूल उमलू लागतं आणि मार्चपर्यंत पूर्णपणे उमलतं. काही काळानंतर हे फूल मरून जातं.



विमानतळाच्या रन वे वरून धावते ट्रेन!

जगात अनेक विमानतळ आहेत; परंतु न्यूझीलंडचे गिस्बॉर्न विमानतळ पूर्णपणे वेगळे आणि मनोरंजक आहे. येथे उडणाऱ्या विमानाबरोबरच त्याच ठिकाणाहून जाणारी ट्रेन दिसते. एक रेल्वे लाईन ज्या मार्गावरून जाते, त्याच मार्गावरून विमाने उडणूक करतात आणि उतरतात. हे विमानतळ इतके खास आहे, की जर एखादी ट्रेन येत असेल तर विमानाला थांबावे लागते आणि जर विमान उडणूक करणार असेल तर ट्रेन थांबवली जाते. येथे दोघांनाही एकमेकांना रस्ता धावा लागतो. गिस्बॉर्न विमानतळ सुमारे १६० हेक्टरमध्ये पसरलेले आहे आणि त्यातून एक रेल्वे लाईन जाते, जी विमानतळाला दोन भागात विभागते. या रेल्वेला गिस्बॉर्न सिटी व्हिंटेज रेल्वे म्हणतात. ही ट्रेन वाफेवर चालते आणि वर्षातून सुमारे १५ वेळा धावपट्टीवरून जाते, विशेषतः उन्हाळ्याच्या हंगामात जेव्हा जास्त लोक येथे भेट देण्यासाठी येतात. या विमानतळावर काम करणारे लोक एकाच वेळी ट्रेन आणि विमान दोन्हीचा वेळ व्यवस्थापित करतात. कोण कधी येईल आणि

प्रत्येकालाच आपल्या वाढदिवसाला सर्वात सुंदर दिसायचे असते. नवीन कपडे घालून इतरांपेक्षा वेगळे दिसावे, असा प्रयत्न असतो; पण जेव्हा ही इच्छा जास्त होते, तेव्हा ती धोकादायक बनू शकते. चीनमधील एका १६ वर्षीय मुलीने तिच्या वाढदिवसाला सडपातळ दिसण्यासाठी अशी चूक केली की तिचा जीव धोक्यात आला. वजन कमी करण्यासाठी तिने दोन आठवडे फक्त उकडलेल्या भाज्या खावल्या आणि रेचक औषधे घेऊ लागली. परिणामी तिला रुग्णालयात दाखल करावे लागले आणि तिचा जीव वाचवणे कठीण झाले. चीनमधील मेई नावाची १६ वर्षीय मुलगी खूप आनंदी होती. कारण तिचा वाढदिवस जवळ आला होता. त्या दिवशी तिने नवीन ड्रेस घातल्यावर सर्वांनी तिचे कौतुक करावे, अशी तिची इच्छा होती. तिथपर्यंत ठीक होते; पण मेईला वाटले, की ती थोडी जाड आहे. त्याबाबत विचार करून ती कमी खाऊ लागली. तिने दररोज फक्त थोड्या उकडलेल्या भाज्या खावल्या आणि पोट साफ करणारी औषधेदेखील घेतली. असे करत करत दोन आठवडे गेले. मग

कॅलिडोस्कोप



इथल्या महिला आहेत चिरतरुण

वय वाढल्याच्या खुणा चेहऱ्यावर दिसू लागतात. तारुण्य सरल्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. म्हणूनच महिला आणि पुरुष तरुण दिसण्यासाठी खूप प्रयत्न करतात. महिला ब्युटी पार्लरमध्ये जातात. कॉस्मेटिक सर्जरी करून घेतली जाते. पुरुषही वेगवेगळे उपचार करून घेतात. मात्र तैवानमधल्या महिलांचं सौंदर्य टिकून राहतं. या महिला चिरतरुण दिसतात. इथल्या महिलांचं वय वाढलं तरी त्या तरुणच दिसतात. तैवान हे एक बेट आहे. तैवान हा चीनचा एक भाग आहे. एक देश म्हणून तैवानचे जगातल्या



विमानतळाच्या रन वे वरून धावते ट्रेन!

कोणाला आधी रस्ता द्यायचा याची त्यांना पूर्ण काळजी घ्यावी लागते. हे विमानतळ लहान दिसू शकते; परंतु दरवर्षी तिथून दीड लाखांहून अधिक लोक प्रवास करतात आणि येथून दर आठवड्याला सुमारे ६० देशांतर्गत उड्डाणे होतात. याशिवाय, येथे एक मुख्य धावपट्टी आणि तीन लहान धावपट्ट्या आहेत. त्यामुळे ते अधिक खास बनते. गिस्बॉर्न विमानतळ हे असे ठिकाण आहे, जिथे अभियांत्रिकी, शाहाणपण आणि वेळेचे योग्य नियोजन एकत्रितपणे काहीतरी खूप वेगळे निर्माण करते. येथे जाताना असे वाटते, की एखाद्या चित्रपटातील एक दृश्य समोर आहे, जिथे विमाने उडत आहेत आणि त्याच वेळी ट्रेन ट्रॅकवर धावत आहे.

अचानक एके दिवशी मेईचे हातापांथ थरथर कापू लागले. तिला खूप अशक्त वाटू लागले आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिचे कुटुंब घाबरले आणि तिला तातडीने रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरांनी रुग्णालयात तिचे रक्त तपासले, तेव्हा असे आढळून आले, की तिच्या शरीरात पोटॅशियम खूप कमी झाले आहे. पोटॅशियम हे एक खनिज आहे, जे आपले हृदय आणि स्नायू योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. जेव्हा ते खूप कमी होते तेव्हा हृदयाचे ठोके थांबू

सडपातळ दिसण्याच्या नादात केले नको ते!



शकतात किंवा एखाद्या व्यक्तीचा श्वास थांबू शकतो. डॉक्टरांनी ताबडतोब मेईला आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल केले आणि तिच्यावर १२ तास सतत उपचार केले. डॉक्टरांनी सांगितले, की मेईची प्रकृती इतकी बिकट झाली आहे, की तिला कधीही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. जर थोडा जास्त उशीर झाला असता तर तिचा जीवही जाऊ शकला असता.

अतिवृष्टीने ८१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

आमच्या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष
भाऊसाहेब
मा. श्री अनंतरावजी देशमुख हार्दिक
यांना ७६ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

संस्थेचे बॅंकिंगचे - १९००० सभासद, ८४ कोटी ठेवी, भाग भांडवल ९.६० कोटी, कर्ज वाटप ६३ कोटी, गुंतवणुकी २७ कोटी, रिझर्व फंड ३.९० कोटी, सतत ऑडीट वर्ग (अ), साल सातव्यावरील व्यवस्था, गोदाम पावतीवर त्वरित कर्ज १२% ने उपलब्ध, सोने तारण कर्ज व वाहन कर्ज १२% ने, मॉर्गेज लोन १२% ने, प्यारंटी लोन १२% ने, महिला सक्षमीकरण करिता महिला बचत गटांना स्वरीत कर्ज पुरवठा, आर.टी.जी.एस., एन.ई.एफ.टी. सुविधा, ए.टी.एम. कार्ड, कोअर बँकिंग तसेच एस.एस.एस. सुविधा उपलब्ध, मुख्यालयासह सर्व शाखा संगणकीकृत शाखा, ठेकीवर आकर्षक व्याजदर, लोकसत्ती सुविधा, विनम्र व तत्पर सेवा

शुभेच्छुक
श्री. अ. देशमुख (अध्यक्ष) * श्री. अ. देशमुख (उपाध्यक्ष) * श्री. ए. आ. देशमुख (संचालक) * श्री. ए. ज. निरवधकार (संचालक)
सौ. ज. अ. देशमुख (संचालिका) * सौ. वि. सं. उड्डकर (संचालिका) * डॉ. श्री. व. क. इल्लकर (संचालक) * श्री. भि. कि. जगरे (संचालक)
श्री. क. रा. सुरकुटे (संचालक) * श्री. रा. म. नंदकुले (संचालक) * श्री. व. ह. देशमुख (निर्बंधक) * श्री. न. ओ. मिठकरी (सर व्यवस्थापक)
श्री. वि. मा. इंगळे (व्यवस्थापक)

तथा महिला शाखा समिती, याशिम शाखा समिती, मावेगांव शाखा समिती, गोभणी शाखा समिती, आसेगांव पेन शाखा समिती, किन्हीराजा शाखा समिती, केशवनगर शाखा समिती व सर्व कर्मचारी वृंद
दि. ऋषिदत्त अर्बन को. अर्बन ऑप क्रेडिट सोसायटी लि. रिसोड २. नं. ११०१

■ महासागर प्रतिनिधी, यवतमाळ, दि. १८ :

जिल्ह्यात शुक्रवारपासून कोसळलेल्या पावसाने पाच तालुक्यांत प्रचंड थैमान घातले. उमरखेड, महागाव, पुसद, आणि या तालुक्यात पावसामुळे हाहाकार उडाला. पैनागंगा नदीला आलेल्या पुराने विदर्भ, मराठवाडा सिमेवरील अनेक गावांमध्ये नुकसान केले. जिल्ह्यात २८ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून, २४ तासांत ४३.२० मिमी पावसाची नोंद झाली.

आदरणीय मा. खासदार
श्री. अनंतरावजी देशमुख
यांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा

सौ. किरण दुबे
मुख्याध्यापिका
शिक्षक शिक्षिका शिक्षक
कर्मचारी वृंद भारत प्राथमिक
मराठी शाळा रिसोड

लोकनेते, माजी खासदार
मा. श्री. अनंतरावजी देशमुख
यांना अमृत महोत्सव
वाढदिवसा निमित्त
हार्दिक शुभेच्छा

यशवंत देशमुख
माजी नगराध्यक्ष, रिसोड

सौ. अंजली यशवंत देशमुख
माजी नगर सेविका, रिसोड

कावड यात्रेत अपघात
१५ शिवभक्त जखमी

■ महासागर प्रतिनिधी

अकोला, दि. १८ :

शहरातील कावड व पालखी महोत्सवात डावकोरीडवासी मंडळाची कावड गांधीग्रामकडे जात असताना ट्रॅक्टरची ट्रॅली उलटल्याने अपघात झाला.

या अपघातात १५ शिवभक्त जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या पावसामुळे खरीपाच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तब्बल ८१ हजार १२४ हेक्टरवरील पिके खरदून गेली तर तीन हजार ३६५ घरांची पडझड झाली. उमरखेड आणि पुसद तालुक्यात या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.

गेल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळला. बुधवारी केवळ नऊ तासांत ७२ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळपासून पावसाने वादळासह जोर पकडला. उमरखेड आणि पुसद तालुक्यात सर्वाधिक पाऊस कोसळला. महागाव आणि बाभूळगाव तालुक्यात दोघे जण पुरात वाहून गेले, तर घाटंजी तालुक्यात वीज कोसळल्याने एका शेतमजुराचा मृत्यू झाला.

वीज कोसळल्याने दोन गावी, एक बैल, एक म्हैस ठार झाले, तर १४ जनावरे विविध ठिकाणी पुरात वाहून गेले. उमरखेड तालुक्यात तीन हजार ४९ घरांची तर पुसद तालुक्यात २५९ घरांची पडझड झाली. उमरखेड तालुक्यात २०० पेक्षा अधिक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते.

गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. शुक्रवारी सायंकाळपासून रविवारपर्यंत सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. घाटंजी तालुक्यात वीज पडून इसमाचा मृत्यू झाला. महागाव, बाभूळगाव तालुक्यात दोघेजण पुरात वाहून गेले.

मा. खासदार मा. मंत्री भाऊसाहेब
श्री अनंतरावजी देशमुख
यांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा

* शुभेच्छुक *

श्री गजाननराव देवराव देशमुख
श्री अशोकराव देवराव देशमुख
श्री निलेश गजाननराव देशमुख
श्री प्रशांत अशोकराव देशमुख
श्री देविकांत गजाननराव देशमुख
श्री डॉ. कुलदिप अशोकराव देशमुख
परि, देवांश, आस्था, विहान, दिविज, ईशान्वी

आदरणीय भाऊसाहेब
मा. खा. अनंतरावजी देशमुख
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

...शुभेच्छुक....

सागर तापडीया
सामाजीक कार्यकर्ते, रिसोड

आमचे मार्गदर्शक
दी आर्य शिक्षण संस्था रिसोड चे अध्यक्ष
आदरणीय भाऊसाहेब
मा. श्री अनंतरावजी देशमुख यांना
वाढदिवसा निमित्त...
हार्दिक शुभेच्छा!

* शुभेच्छुक *

पर्यवेक्षक, प्राध्यापक, प्राध्यापिका,
शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी

भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ
महाविद्यालय, रिसोड ता. रिसोड जि. वाशिम

सौ. मंजुषा एस. देशमुख
(प्राचार्या)

लोकनेते आदरणीय भाऊसाहेब
मा. श्री अनंतरावजी देशमुख
यांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !

संचालक मंडळ

- मा. श्री. पांडुरंग शेळके (भा.पोस्ट मान्दर)
- मा. श्री. वसंतराव वाघ मुरुडी
- मा. श्री. मोहनराव वाघ
- मा. श्री. रामकिशन अग्रवार
- मा. श्री. भाऊराव गुभाडे
- मा. श्री. संजय वाघ सर
- मा. श्री. डॉ. सुभाष शिंगे
- मा. श्री. पांडुरंग जातव
- मा. श्री. प्रविण वाघ
- मा. श्री. सुनिल अग्रवार
- मा. श्री. प्रविण तहकि
- मा. श्री. दुर्गा भगवान
- मा. श्री. वृंक्षेश देशमुख
- मा. श्री. अभिषेक सरनाईक

डॉ. कृतायन वि. देशमुख
शाळा सभापती

दि. ऋषिदत्त अर्बन को. अर्बन ऑप क्रेडिट सोसायटी लि. रिसोड शाखा केशवनगर

लोकनेते
स्व. प्रकाशदादा डहाके
यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन..!

अभिवादनकर्ते
स्व. प्रकाशदादा डहाके मित्र मंडळ
कारंजा-मानोरा

माजी खासदार, माजी मंत्री..
आदरणीय भाऊसाहेब
मा. श्री अनंतरावजी देशमुख
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

* शुभेच्छुक *

प्रत्येक वाढदिवसातच तुमच्या यशाचे दिग्दर्शक अधिकाधिक विस्तारित होत जावो! तुमच्या समुदाया सागराला किनारा नसावा... तुमच्या आनंदाची फुल सदैव बहरत राहो... आपले पुढील आयुष्य निरोगी, सुख-समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न राहो... ह्याच वाढदिवसानिमित्त आम्हा सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा!

* शुभेच्छुक *

सुधीर जाधव	प्रदिपराव देशमुख	पुरुषोत्तम तोणीवाल	गोपाल कावरा	यशवंतराव देशमुख
प्रल्हादराव गायकवाड	मोहनराव देशमुख	रमेश माळेकर	मारोतराव रंजवे	संजय अग्रवाल
खजिल सरनाईक	संजय पवार	सदाभाऊ चौधरी	नारायण गायकवाड	ज्ञानेश्वर देशमुख
रमेश प्रल्हा गायकवाड	ज्ञानेश्वर लोंढे	सनी राजपुरोहित	वैभव जायभाये	आकाश रातोड